

महाराष्ट्र शासन
श्री वसंतराव नाईक शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री
अणालय यवतमाळ

मधील कलम ४ (१)(२) मधील तरतुदीनुसार
१७ बाबीवरील (मॅन्युल) माहीती

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्राधिकारी यांची यादी.
कलम २ एच नमुना (अ)

विभागाचे नाव :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

कलम २ (एच) ए/बी/सी/डी

अ.क्र.	लोकप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	पत्ता
०१	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री यणालय यवतमाळ.	अधिष्ठाता	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री यणालय सिव्हील लाईन, लोकमाता चौक, यवतमाळ, ४४५००१.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री यणालय यवतमाळ.

कलम २ एच तक्ता (ब)

शासनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी.

शासकीय विभागाचे नाव -
कलम २ (ि)(प)(पप) अंतर्गत.

अ.क्र.	लोप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाणी/पत्ता
—	संबंधीत नाही	संबंधीत नाही	—

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व
व स्त्री यणालय यवतमाळ.

कलम ४ (१)(इ)(प)

यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री अणालय कार्यालयातील कार्य व कर्तव्य यांचा तपशील :

१. कार्यालयाचेनाव :- श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री अणालय यवतमाळ
२. पत्ता :- श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री अणालय यवतमाळ सिव्हील लाईन, लोकमाता चौक, यवतमाळ ४४५००१.
३. कार्यालय प्रमुख :- अधिष्ठाता
४. शासकीय विभागाचे नाव:- संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
५. कोणत्या मंत्रालयातील :- वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
खात्यातील अधिनस्थ
६. कार्यक्षेत्र यवतमाळ भौगोलिक :- यवतमाळ, स्थानिक कार्यक्षेत्र, यवतमाळ
७. वैशिष्टे :- मंत्रालयीन विभागाशी संबंधीत
८. विभागाचे ध्येय धोरण :- — ” —
९. धोरण :- १. वैद्यकीय शिक्षण
२. प्रतिबंधात्मक अणसेवा व त्याचे शिक्षण
३. उपचारात्मक अणसेवा व त्याचे शिक्षण
४. न्याय प्रविष्ट सेवेचे शिक्षण.

१०.सर्व संबंधीत कर्मचारी माहिती :- सोबत जोडली आहे.

११.कार्य :- सोबत जोडले आहे.

१२.कामाचे विस्तृत स्वयं :- सोबत जोडले आहे.

१३.मालमत्तेचा तपशिल :- एकूण क्षेत्रफळ - १२७ एकर

१२ तात्पुरत्या बॅरेक्स, मुलामुलीचे वसतिगृह, निवासी डॉक्टरांचे वसतिगृह, बाहययण विभाग, २८८ खाटांचे यणालय, २८८ खाटांची नविन यणालय इमारत, ग्रंथालय इमारत, ऑडिटोरियम, अॅनिमल हाउस, ४६०४६२४ अधिकारी/कर्मचा-यांची निवासस्थान इ. बांधकाम झालेले आहे.

१४.सेवा उपलब्ध :- १. वैद्यकीय शिक्षण-प्रथम,द्वितीय,तन्तीय वर्ष एमबीबीएस,आंतरवासिता,पीजी. सीपीएस,डीएनबी, इ.

२.प्रथम संदर्भ सेवा व त्याचे प्रशिक्षण

३.कौटुंबिक आरोग्य जनजागृती व त्याचे प्रशिक्षण

४.राष्ट्रीय कार्यक्रम /उदिदष्ट निहाय व त्यांचे प्रशिक्षण

५.शालेय आरोग्य शिक्षण व त्याचे प्रशिक्षण

६.आदिवासी भागात रोगनिदान व उपचार शिबीरे

७.कुपोषण व माता बाल संगोपन व त्याचे प्रशिक्षण

१५. संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये प्रत्येक स्तरावरचे तपशिल.

१६. कार्यालयीन दुरध्वनी क्र.व वेळा :- दुरध्वनी क्र.०७२३२-२४२४५६,२४०८४३, ऱक्स नं.२४४१४८ कार्यालयाची वेळ- ९.४५ ते ५.४५

१७. साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट :- दर रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि शासनाने मंजूर केलेल्या सेवेसाठी ठरविलेल्या वेळा सुट्ट्या.

संस्थेचा प्राय्य तक्ता
अधिष्ठाता

वैद्यकीय अधिक्षक
।

प्रशासकीय अधिकारी
।

सहा अधिसेविका
।

वरिष्ठ लिपीक

परिसेविका

।

कनिष्ठ लिपीक नि-अ तांत्रिक पदे
शिपाई

अधिपरिचारीका

।

वैद्यकीय अधिकारी बालरोग
।

परिचारीका प्रसाविका

वैद्यकीय अधिकारी

।

प्रयोगशाळा तंत्रज्ञ इतर तांत्रिक पदे
औषध निर्माता कक्षसेवक शिपाई सफाईगार

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व
व स्त्री खणालय यवतमाळ.

माहिती अधिकारी अधिनियम २००५
अधिकारी आणि कर्मचा-यांचा जॉब चार्ट

अधिष्ठाता यांचा जॉब चार्ट :-

- ◆ रोज सकाळच्या सुात अणालय विभागावर नियुंण, बाहयअण विभागात हजर राहतात. सर्वसाधारण अणांची व ज्या रोगासंबंधात त्यांनी विीप नैपूण्य संपादन केलेले असेल त्या रोगांच्या अणांची तपासणी करतात.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासंदर्भात विविध शैक्षणिक कार्याक्रमांवर नियुंण ठेवतात.
- ◆ बाहयअण विभागातील इतर विभागाचीची ते वेळोवेळी देखरेख नियुंण ठेवतात.
- ◆ रोज अणालयात ेरी मारतात. बाहय अण विभागात तपासणी केलेल्या अणांची पाहणी करतात आणि इतर महत्वाच्या अणांचीही पाहणी करतात.
- ◆ अणालय महाविद्यालयातील संपूर्ण बाबींवर म्हणजे विद्यार्थ्यांचे िक्षण, अणसेवा, प्र'ासकीय कामकाज व इतर सर्वच बाबींवर देखरेख तथा नियुंण ठेवतात. तसेच आव'यक तेथे मार्गद'नि करतात.
- ◆ वेळोवेळी परिसेविकेसह प्र'ासनीक विभागाची पाहणी करतात आणि त्या वेळेस सफ्साईवरही लक्ष ठेवतात.
- ◆ न्यायवैद्यक कामे, न्यायवैद्यकीय प्रमाणपृ आणि शवपरिक्षा अहवाल या कामावरही लक्ष ठेवतात.
- ◆ तृीक व प्र'ासनिक बाबींच्या संबंधात आपल्या हाताखालील कर्मचा-यांना मार्गद'नि करणे.
- ◆ निरनिराळ्या विभागात निर्जंतुकीकरणाचे काम सुरळीत सुट आहे किंवा नाही हे पाहतात.
- ◆ महत्वाच्या साधनसामुग्रीचा चांगल्याप्रकारे उपयोग होतो आहे किंवा नाही हे पाहतात. तसेच त्यांची निगा व दुय्ती बाबत वेळोवेळी कार्यवाही करणे.
- ◆ कर्मचा-यांचे हजेरी पुस्तक तपासणी करणे.
- ◆ सल्लागार समितीची बैठक बोलाविणे आणि कर्मचा-यांची सभा बोलाविणे.
- ◆ अंदाजपृक, हिीब व जडसंग्रह नोंदवही यावर नियुंण ठेवणे.
- ◆ कर्मचा-यांमध्ये सौजन्य, वक्त'िरपणा, नियमितता आणि सौजन्य'ील या बाबींकडे लक्ष देणे.
- ◆ मानसेवी वैद्यकीय अधिका-यांच्या कामकाजावर लक्ष ठवणे.

- ◆ कर्मचा-यांकडून किंवा यणांकडून, यणाचे नातेवाईकांकडून आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आल्यास त्याची तत्परतेने दखल घेतात. तक्रारीचे निवारण करणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करणे.
- ◆ महाविद्यालयाच्या खर्चामध्ये शक्य तितकी काटकसर करणे.
- ◆ औषधभांडारात आणि निरनिराळ्या विभागात प्रत्यक्ष अचानक भेटी देणे, दर तीन महिन्यांनी औषधींचा साठा तपासणे.
- ◆ त्यांनी जय्य तेथे इतर शासकीय विभाग आणि अधिकारी यांना सहकार्यकरणे आणि सजनतेमध्ये महाविद्यालयाची व यणालयाची चांगली प्रतिमा निर्माण करणे.
- ◆ त्यांनी महिन्यातून एकदा अचानक रोख रकमेची तपासणी करावी.
- ◆ वर्षातून एकदा कार्यालयाची तपासणी करावी.
- ◆ निकामी वस्तुंची तपासणी क्यन त्या वस्तू नियमानुसार निर्लेखन क्यन निकालात काढणे.
- ◆ शासकीय इमारतीची निगा रा.खणे आणि दुयस्ती याकडे लक्ष ठेवणे.
- ◆ जेव्हा जेव्हा सांगण्यात येईल तेव्हा शसृक्रियाची व नृ िबीराचे कार्यक्षमतापुर्वक व य'ास्विरित्या राबविण्यास जबाबदार असणे.
- ◆ यणांच्या आणि कर्मचा-यांच्या तक्रारी निवारणासाठी वेळ राखुन ठेवणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे किंवा नाही याबाबत दक्ष राहणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम राबविणे.
- ◆ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, सह. अधिव्याख्याता आपले शैक्षणिक अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे व प्रभावित पणे पार पाडीत आहे किंवा कसे याबाबत नियुण ठेवणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक विषयक अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण केला जातो आहे किंवा कसे याबाबीवरही ते नियुण .
- ◆ एकंदरीत महाविद्यालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कार्यक्रम, प्रात्यक्षिक कामे, परिक्षा व इतर अनुषांगिक कामे प्रभावीपणेव व्यवस्थितरित्या पार पाडली जात आहेत या बाबीवर ते प्रभावीपणे नियुण ठेवतात.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व यणालय
यवतमाळ.

माहिती अधिकारी अधिनियम २००५

वैद्यकिय अधिकारक यांचा जॉब चार्ट :

या शासकीय वैद्यकीय महाविद्याल व व स्त्री घणालय या आस्थापनेवर वैद्यकिय अधिकारक हे एकुण ०१ पद मंजूर आहेत. त्यांच्या जॉबचार्ट खालील प्रमाणे आहे

वैद्यकिय अधिक अधिकारक

- ◆ बाहययण विभागाच्या वेगवेळया शाखांवर देखरेख ठेवणे .
- ◆ दररोज सकाळ संध्याकाळ वॉर्डात राउड घेणे .
- ◆ अचानक राउड घेणे त्यात काही दोष आढळल्यास त्याबद्दल कार्यवाही करणे .
- ◆ आठवडयातुन एकदा निवासी वैद्यकिय अधिकारी, मेटन व मुकादम, स्वच्छता निरिक्षक यांचे सोबत राउड घेणे .
- ◆ आंतरयण व बाहययण विभागाची तपासणी करणे .
- ◆ तांत्रिक व प्रशासकिय बाबींच्या संबंदात कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे .
- ◆ निरनिराळया विभागामध्ये निजंतुकि करणाच्या पुरेशा सोयी असुन त्यांचे काम सरळीत चालले आहे याची खात्री क्यन घेणे .
- ◆ उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर व्यवस्थीत होत आहे याची खात्री क्यन घेणे .
- ◆ कर्मचा-यांचे हजेरीपट तपासणे
- ◆ पाकगहाची तपासणी करणे अन्न चाखुन पाहणे .
- ◆ सल्लागार समितीची व कर्मचा-यांची बैठक बोलाविणे
- ◆ अंदाजपत्रक, हिशेब, जडसंग्रह नोंदवही यावर नियंत्रण ठेवणे .

- ◆ कर्मचा-यामध्ये शिस्त व वक्तशिरपणा यावा याची खात्री क्यत घेणे .
- ◆ वैद्यकिय अधिकारी/कर्मचारी यांच्या कामावर देखरेख ठेवणे .
- ◆ तक्रारीची चौकशी करने व योग्य ती कार्यवाही करणे .
- ◆ प्रशासकिय खर्चामध्ये शक्य तितकी काटकसर करणे .
- ◆ औषधी विभागाची व इतर विभागाची अचानक तपासणी करणे/निकामी औषधे काढुन टाकणे .
- ◆ नियंत्रणा खाली असलेल्या संस्थांची तपासणी करणे .
- ◆ सरकारी वाहणे व यणवाहीका यांचेकडे लक्ष देणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री यणालय यवतमाळ.

माहिती अधिकारी अधिनियम २००५

बालरोगतज्ञ यांचा जॉब चार्ट :

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व व स्त्री अणालय या आस्थापनेवर बालरोगतज्ञ हे एकुण ०१ पद मंजूर आहेत. त्यांच्या जॉबचार्ट खालील प्रमाणे आहे

वैद्यकीय अधिक अधिक्षक

- ◆ बालरोग विभागातील बालरुग्णांची तपासणी करून त्यावर उपाययोजना करणे.
- ◆ वरीष्ठ बालरोगतज्ञ म्हणून सेवा पुरविणे.
- ◆ रोगनिदान शिबिराला वेळोवेळी उपस्थित राहणे.
- ◆ पल्स पोलिओ व इतर राष्ट्रीय कार्यक्रमात वेळोवेळी सहभाग घेणे .
- ◆ आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागाची तपासणी करणे.
- ◆ तांत्रिक व प्रशासकीय बाबींच्या संबंधात कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे.
- ◆ बालरोग विभागामध्ये निजंतुकि करणाऱ्या पुरेशा सोयी असून त्यांचे काम सरळीत चालले आहे याची खात्री करून घेणे.
- ◆ उपलब्ध साधन सामुग्रीचा वापर व्यवस्थित होत आहे याची खात्री करून घेणे.
- ◆ नवजात बालकांना एनआयसीयु मध्ये सेवा पुरविणे
- ◆ वेळोवेळी वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार कामे करणे.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री अणालय यवतमाळ.

माहिती अधिकारी अधिनियम २००५

वैद्यकीय अधिकारी यांचा जॉब चार्ट :

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्त्री अणालय या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी हे एकुण २ पद मंजूर आहेत. त्यांच्या जॉबचार्ट खालील प्रमाणे आहे

वैद्यकीय अधिकारी

- ◆ निवासी वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कार्य करणे
- ◆ बाह्यअण विभागातील व अंतअण विभागातील अणांची तपासणी करणे.
- ◆ अपघात विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्य करणे.
- ◆ मृतदेहाचे शवविच्छेदन करणे.
- ◆ युनिट ईन्चार्ज यांच्या समावेत अंतर अण विभागांचा (वार्ड) दररोज सकाळ संध्याकाळ वॉर्डात राउड घेवुन युनिट ईन्चार्ज यांनी दिलेल्या सुचनेनुसार अणसेवार्थ कार्य करणे.
- ◆ अधिपत्या खालील कार्यरत असलेल्या वर्ग -३ व ४ कर्म-यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार रोगनिधान शिबीरे, रक्तदान शिबीरे व इतर राष्ट्रीय कार्यक्रमाशी संबधीत कार्य करणे
- ◆ शाळेमधील विद्यार्थ्यांची तपासणी कउन आवश्यक उपचार करणे.
- ◆ आंतरवासीयतांना अणा तपासणी बाबत मार्गदर्शन करणे
- ◆ आंतरअणांचे अॅडमिशन कार्ड व डिचार्ज कार्ड तयार करणे.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री अणालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५
सहा अधिसेविका यांचा जॉब चार्ट :

- ◆ अधिसेविका यांनी नेमुन दिलेले सर्व कामे करणे .
- ◆ कार्यरत असलेल्या सर्व परिसेविका अधिपरिचारीका यांच्या ड्युट्या लावणे .
- ◆ त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे .
- ◆ अधिष्ठातांनी वेळेवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणे .
- ◆ प्रतिदिन यणकक्षाचा फेरफेंटका मारणे . स्वच्छते बाबत आवश्यक त्या सुचना देणे .
- ◆ यण कक्षातील सर्व परिसेविका, अधिपरिचारीका वर्ग-४ कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे .
- ◆ सर्व परिसेविका अधिपरिचारीका ची हजेरी पुस्तके तपासणे .
- ◆ आवश्यकतेनुसार परिसेविका अधिपरिचारीका यांचे रजा मंजूरी करीता शिफारसीसह सादर करणे
- ◆ आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध क्यन घेण्या करीता वरिष्ठांशी चर्चा करणे .
- ◆ वेळेवेळी परिसेविका अधिपरिचारीका यांच्या बाबततील उदभवणा-या समस्या सोडविणे .
- ◆ परिसेविका, अधिपरिचारीका यांच्या तक्रारीचे निराकरण करणे व वरिष्ठांच्या निर्देशानास आनुन देणे .
- ◆ त्यांच्या अधिपत्याखालील सर्वकर्मचा-यांच्या सेवा अभिलेखांवर नियंत्रण ठेवणे .
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री यणालय यवतमाळ .

माहिती अधिकार अधिनियम २००५
प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा जॉब चार्ट

- ◆ प्रयोगशाळा तज्ञाने त्यांच्या कामाच्या ठिकाणी तयार ठरवून दिलेल्या शासकीय कामाच्या वेळी कर्तव्यावर हजर रहावे. तसेच आपात्कालीन प्रसंगी कॉल केल्यावर त्वरीत सेवेस हजर रहावे.
- ◆ त्यांने दररोज तपासलेल्या बाह्य व आंतररण्यांची नोंदवही ठेवावी.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमास अध्यापकांना मदत करणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विभागीय/विद्यापिठाच्या प्रात्यक्षिक कामांमध्ये अध्यापकांना मदत करणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विभागीय/विद्यापिठाच्या प्रात्यक्षिक परिक्षांच्यावेळी अध्यापकांना/परिक्षकांना आवश्यक ती मदत करणे.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
- ◆ प्रयोगशाळेत विविध प्रकारच्या चाचण्या क्यन त्यांच्या नोंदी घेणे, रिपोर्टिंग करणे.
- ◆ ते उप-विभागीय जडवस्तू नोंदवही अद्ययावत ठेवणे व साप्ताहिक मागणीपत्रे तयार करणे.
- ◆ प्रयोगशाळेतील साधनसामुग्रीचे परिरक्षण व दुय्यस्ती यासाठी योग्य ती कार्यवाही करणे.
- ◆ सकाळी काम सुरु करण्यासाठी लागणारी सर्व पूर्व तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी पूर्ण झाली आहे, याबददल त्याने खात्री क्यन घ्यावी.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे.
- ◆ प्राध्यापक व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री अणालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५
वरिष्ठ लिपीक यांचा जॉब चार्ट :

- ◆ सर्व प्रकारची देयके तयार करणे .
- ◆ रोख नोंदवही अद्ययावत ठेवणे .
- ◆ स्वीय प्रपंची खाते अद्ययावत ठेवणे तसेच स्वीय प्रपंची रोख नोंदवही अद्ययावत ठेवणे .
- ◆ खातेनिहाय लेखा परिक्षण व महालेखापाल मुंबई यांचे अनुपालन अहवाल सादर करणे .
- ◆ कोषागारात देयके टाकणे व बँकेतून रकमा आणणे .
- ◆ चारमाही/आठमाही/वार्षिक अंदाजपत्रके तयार करणे .
- ◆ मासिक खर्चाचे विवरणपत्रे तयार करणे .
- ◆ कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे .
- ◆ कार्यालयीन/लेखा अधिकाऱ्यांनी सांगितलेली कामे करणे .
- ◆ प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे .
- ◆ कर्मचा-यांचीसेवा अभिलेखे अद्ययावत तयार करणे .
- ◆ अधिका-यांची व कर्मचा-यांची सेवा पुस्तके तयार करून अद्ययावत ठेवणे .
- ◆ अधिकारी व कर्मचा-यांच्या वैयक्तिक नस्त्या तयार करून अद्ययावत ठेवणे .
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री अणालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५
कनिष्ठ लिपीक यांचा जॉब चार्ट :

- ◆ सर्व प्रकारची देयके तयार करणे .
- ◆ आकस्मिक खर्चाची नोंदवही
- ◆ मुळ सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे व नोंदी घेणे .
- ◆ आवक जावक करणे .
- ◆ आस्थापना विभागाशी असलेला पत्रव्यवहार करणे .
- ◆ नियतकालीन विवरणपत्रक तयार करणे .
- ◆ मोठी व लहान बांधकामे करण्यासाठी पत्रव्यवहार करणे .
- ◆ विधानसभा तारांकित प्रश्नांची उत्तरे टंकलिखित करणे .
- ◆ बैठकांविषयी माहिती तयार करणे .
- ◆ गोपनीय व अर्धशासकीय पत्रांच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे .
- ◆ निवृत्तीवेतनाची सर्व कागदपत्रे तयार करणे .
- ◆ किरकोळ रजेचा हिशोब ठेवणे .
- ◆ पोष्टाच्या तिकीटांचा हिशोब ठेवणे ;अ व ब नोंदवह्या अद्ययावत ठेवणे
- ◆ वैद्यकीय तपासण्याप्रमाणपत्रे तयार करणे व वैद्यकीय अधिका-यांच्या स्वक्ष-या घेणे .
- ◆ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणे .
- ◆ मासिक खर्चाचे विवरणपत्रे तयार करणे .
- ◆ बिल रजिस्टर, चेक रजिस्टर, टोकन रजिस्टर अद्ययावत ठेवणे .
- ◆ मासिक कोरीअर रिपोर्ट तयार करणे .
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडणे .

- ◆ कार्यालयीन अधीक्षक/लेखा अधीक्षकांनी सांगितलेली कामे करणे .
- ◆ प्र'शासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे .
- ◆ विविध प्रकारच्या नस्त्या अभिलेख विभागात क्रमाने लावून ठेवणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री अणालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५
बाह्ययुगल लिपीक १/५००कालीन१/५००चा जॉब चार्ट :

- ◆ सर्व प्रकारची देयके तयार करणे .
- ◆ आकस्मिक खर्चाची नोंदवही
- ◆ मुळ सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे व नोंदी घेणे .
- ◆ आवक जावक करणे .
- ◆ आस्थापना विभागा'ती असलेला पृथ्यवहार करणे .
- ◆ नियतकालीन विवरणपु तयार करणे .
- ◆ मोठी व लहान बांधकामे करण्यासाठी पृथ्यवहार करणे .
- ◆ विधानसभा तारांकित प्र'नांची उत्तरे टंकलिखित करणे .
- ◆ बैठकांविषयी माहिती तयार करणे .
- ◆ गोपनीय व अर्ध'ासकीय पृांच्या नोंदवहया अद्ययावत ठेवणे .
- ◆ निवृत्तीवेतनाची सर्व कागदपु तयार करणे .
- ◆ किरकोळ रजेचा हि'ीब ठेवणे .
- ◆ पोष्टाच्या तिकीटांचा हि'ीब ठेवणे ;अ व ब नोंदवहया अद्ययावत ठेवणे
- ◆ वैद्यकीय तपासण्याप्रमाणपु तयार करणे व वैद्यकीय अधिका-यांच्या स्वाक्ष-या घेणे .
- ◆ अर्थसंकल्पीय अंदाजपृक तयार करणे .
- ◆ मासिक खर्चाचे विवरणपु तयार करणे .
- ◆ बिल रजिस्टर, चेक रजिस्टर, टोकन रजिस्टर अद्ययावत ठेवणे .
- ◆ मासिक कोरीअर रिपोर्ट तयार करणे .
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडणे .
- ◆ कार्यालयीन अधिक्षकलेखा अधिक्षकांनी सांगितलेली कामे करणे .

- ◆ प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
- ◆ विविध प्रकारच्या नस्त्या अभिलेख विभागात क्रमाने लावून ठेवणे.

अधिष्ठाता
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय, व स्त्री अणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
परिचारीका प्रसाविका यांचा जॉब चार्ट :

- प्रसुती पुर्व तपासणी वेळापृकानुसार नियमित पणे पार पाडने
- बाल संगोपन तपासणी वेळापृकानुसार नियमित पणे पार पाडने
- अत्यावश्य यणाचे सेवेमध्ये अधिपरिचारीकांना मदत करणे .
- स्थानीक दायीना प्रशीक्षनाकरीता देखरेखी करीता मदत करणे
- यणनाचे तपासणी करीता सहायय करणे
- डॉक्टराचे सुचने नुसार प्रथमोपचार व वैद्यकिय सुविधा देणे
- आवश्यकते प्रमाणे केलेल्या कामाचा अहवाल सुरळीत ठेवणे .
- स्वच्छते संबधी कक्षामध्ये मदत करणे .
- आवश्यकते प्रमाणे यणाला लागणारे औषधी पुरवठा करणे .
- यणाचे बाबतीत आवश्यकते प्रमाणे वैळेवर डॉ.सुचना देणे
- नवजातशिशुना लशिकरणा करीता मदत करणे .
- राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे .

अधिष्ठाता
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय, व स्त्रि यणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
अधिपरिचारीका यांचा जॉब चार्ट :

- ड्युटी सुट झाल्या नंतर वार्ड मधिल सर्व वस्तु आणि कापडाचे कार्यभार घेणे.
- यणाचे बेड स्वच्छ ठेवणे चादर बदलविणे आवश्यकतेनुसार गंभिर स्वय्याचे यणाला बेडसोर,डेसींग करणे .
- दररोज भरती यणाचे गइल्सवर ताप,नाडी,बि.पी,घेउन नोंदी करणे
- डॉक्टराचे सल्यानुसार सुटटी झालेल्या यणांना औषधी घेणे बाबत सल्ला देणे .
- आवश्यकते नुसार आतंर यणाना गरम व थड पाणी देणे
- आंतरयणातील शृक्रिया झालेल्या यणाची काळजी घेणे .
- यणाना आहार विभागातुन जेवन चहा नास्ता वाटप करणे व दररोजचे जेवनाबाबतची संख्या निश्चीत कयण आहार विभागास माहीती सादर करणे .
- विशेत: ज्या यणास रक्त देण्यात येते त्या यणाकडे विशेष लक्ष देणे .
- गंभिर यणाना डॉक्टराचे सल्यानुसार ऑक्सीजन लावणे
- डॉक्टरा सोबत राउंड घेतल्यानंतर त्या प्रमाणे यणांचे गईल मध्य नोंदी घेउन त्या प्रमाणे रोज कार्यवाही करणे .
- यणाचे तपासणी करीता सहायय करणे
- डॉक्टराचे सुचने नुसार प्रथमोपचार व वैद्यकिय सुविधा देणे
- आवश्यकते प्रमाणे केलेल्या कामाचा अहवाल सुरळीत ठेवणे .
- स्वच्छते संबधी कक्षामध्ये मदत करणे .
- आवश्यकते प्रमाणे यणाला लागणारे औषधी पुरवठा इंजेक्शन सलाईन वेळेवर देणे .
- यणाचे बाबतीत आवश्यकते प्रमाणे वेळेवर डॉ.सुचना देणे
- राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्रि यणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
परिसेविका यांचा जॉब चार्ट :

- ड्युटी सुट झाल्या नंतर वार्ड मधिल सर्व वस्तु आणि कापडाचे व्यवस्थीत आहे किंवा नाही या कडे लक्ष देणे
- अधिपरिचारीकांनी यणाचे बेड स्वच्छ , चादर बदलविली आवश्यकतेनुसार गंभिर स्वय्याचे यणाला बेडसोर,डेसींग केले किंवा नाही या कडे लक्ष देणे .
- दररोज भरती यणाचे गइल्सवर ताप,नाडी,बि.पी,या बाबतची नोंद अधिपरिचारीकांनी घेतलेली आहे किंवा नाही या कडे लक्ष देणे
- डॉक्टराचे सल्यानुसार भरती झालेल्या व सुटटी झालेल्या यणांनाची नोंदी ठेवणे .
- आंतरयणातील शरूक्रिया झालेल्या यणाची काळजी घेण्याबाबत अधिपरिचारीकांना सुचना देणे .
- यणाना आहार विभागातुन जेवन चहा नास्ता आल्यानंतर सर्व यणाना व्यवस्थीत वाटप झाले किंवा नाही याची दक्षता घेणे .
- गंभिर यणाना डॉक्टराचे सल्यानुसार ऑक्सीजन लावण्याबाबत सुचना देणे .
- डॉक्टरा सोबत राउंड घेतल्यानंतर त्या प्रमाणे यणांचे गइल मध्ये नोंदी घेउन त्या प्रमाणे रोज अधिपरिचारीकांना कार्यवाही करण्याबाबत सुचित करणे .
- यणाचे तपासणी करीता सहायय करणे
- आवश्यकते प्रमाणे केलेल्या कामाचा अहवाल सुरळीत ठेवणे .
- स्वच्छते संबधी कक्षामध्ये लक्ष देणे .
- आवश्यकते प्रमाणे यणाला लागणारे औ'ाधी पुरवठा इंजेक्शन सलाईन वेळेवर मागणी करणे व लॉक बुकमध्ये नोंदी ठेवणे .
- वार्डमध्ये अधिपरिचारीकांच्या ड्युटी लावणे .
- यणाचे बाबतीत आवश्यकते प्रमाणे वेळेवर डॉ.सुचना देणे
- राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री यणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
औषधनिर्माता यांचा जाँब चार्ट :

- औषधीसाठा व वितरनाची काळजी घेणे .
- औषधीचे मागणीची योग्य मार्गाने नियमाप्रमाणे माहिती देणे
- औषधीचा पुरवठा झल्यानंतर त्या औषधीचे एकुण औषधी,बॅच क्रंमाक,सेलटॅक्स व मुदत बाह्य तारखेची नोंद घेणे .
- पुरवठा झलेल्या औषधीचे देयके कार्यालयात मंजूरी करीता पाठविणे .
- आलेल्या औषधीचे साठा नोंदवहीत नोंदी करणे .
- आलेल्या औषधांची तपासणी करणे व औषधांवर शिका मारणे व औषधीचे विशेषता पाहुन साठा बुकात नोद करणे .
- यणाना औषधी दिल्यानंतर रोजचे रोज हिशोब ठेवने .
- वेगवेगळ्या औषधीची मुदतबाह्य तारखेची नोंद ठेवणे .
- यणाकरीता औपीडीचे वेळेत मागणी केलेली औषधी चे वितरण करणे .
- वक्षामध्ये मागणीनुसार औषधीचा पुरवठा करणे .
- योजना बध्द पध्दतिने जिबनावश्यक औषधांचे नियोजन करणे .
- औषधांची मागणी नुसार आवश्यक पूरवठादाराकडुन खेरेदी करण्या बाबत कार्यवाही करणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री यणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
शिपाई यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे .
- ◆ कार्यालयात साफसफई करणे .
- ◆ टपाल वाटप करणे .
- ◆ देयके कोषागारात सादर करणे व संदेश वाहकाचे काम करणे .
- ◆ रोकड आणण्यासाठी रोखपाल यांचे सोबत कोषागारात जाणे .
- ◆ पार्सल सोडविणे .
- ◆ भांडार विभागास मदत करणे .
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे .
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे .
- ◆ लिपिकांना विविध प्रकारच्या नस्त्या सुचीबद्ध करण्यास मदत करणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री अणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
पहारेकरी जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे .
- ◆ अणालयातील सर्व विभागातील सर्व कक्ष व विभाग व संपूर्ण परिसरावर देखरेख करणे .
- ◆ अणालयातील सर्व विभागातील सर्व कक्ष व विभाग व संपूर्ण परिसरावर पहारा देणे .
- ◆ अणालयातील सर्व विभाग/इमारतीवर/पाणीपुरवठा पाईप लाईन वर रात्रंदिवस पहारा/निगा ठेवणे .
- ◆ अणालयातील सर्व विभाग/इमारती/परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही याबाबत दक्ष राहणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री अणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
सफाईगार यांचा जॉब चार्ट :

- ◆ अणालयातील सर्व विभागातील सर्व कक्ष व विभाग व द'रिनिय भाग स्वच्छ करणे .
- ◆ विविध विभागातील व अणालयाच्या विभागातील रक्ताने माखलेले व मळालेले कपडे धुणे .
- ◆ अणालय विभागातील कक्षातील अणांची लघवी,संडास साफ करणे .
- ◆ जैविक कच-याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे .
- ◆ कक्षसेवकास कक्षातून शवागारात शव नेण्यांस मदत करणे .
- ◆ महाविद्यालयातील व अणालयातील शौचालय,थुंकीपात्र स्वच्छ ठेवणे .
- ◆ नर्सींग स्टाफला ग्लोज,मॅकिनटॉस स्वच्छ क्यन देणे .
- ◆ अणालयीन तपासणीची विशेष नमुणे कक्षातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेणे .
- ◆ महाविद्यालयातील व अणालयातील जिने घासून पुसने .
- ◆ महाविद्यालयातील व अणालयातील आवार स्वच्छ ठेवणे .
- ◆ महाविद्यालयातील व अणालयातील गटारी व ड्रेनेज साफ ठेवणे .
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे व सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग .
- ◆ वैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदनासाठी मदत करणे .
- ◆ स्वच्छता निरिक्षकांच्या मार्गद'रिनाखाली काम करणे .
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्याकरिता असलेल्या वसतीगऱ्हाची,गटारी,डऱेनेज,संडासबाथxम जिने व विविध खोलया यांची साफसाई करणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री अणालय यवतमाळ .

माहिती अधिकार अधिनियम २००५
माळी यांचा जॉब चार्ट :

- ◆ अणालयातील परिसरामधिल बगीच्याची निगा राखने
- ◆ ँले झडाना व्यवस्थीत वेळेवर पाणी देणे.
- ◆ बगीच्या मध्ये जनावरे जाउ नये म्हणुन कंपाउड करणे व त्याची निगा राखने
- ◆ अणालय परिसर प्रसन्न ठेवण्यासाठी ँल झडे व वक्ष ची निगा राखने.
- ◆ अणालयातील बागेची वाढ करण्यासाठी नविन रोपवाटीका तयार करणे

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री अणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
स्वयंपाकी यांचा जॉब चार्ट :

- ◆ पाकगऱमध्ये देखरेख करणे
- ◆ पाकगऱहामध्ये स्वयंपाक कऱणे
- ◆ ँणालयातील ँणाची संख्ये प्रमाणे स्वयंपाक तयार करणे
- ◆ स्वयंपाक करताना नेमुन दिलेले साहीत्य धान्य मुख्य स्वसंपाकी यांचेकडुन घेउन स्वयंपाकी तयार करणे
- ◆ दळन दळुन आहे आनेने
- ◆ तयार झलेले जेवन सहायक स्वयंपाकी यांचे सहायाने प्रत्येक कक्षा मधील ँणास वाटप करणे
- ◆ दुस-या दिवशी किती ँणाचे जेवन तयार करावयाचे आहे त्या बाबतची माहीती प्रत्येक कक्षा मधुन अधिपरिचारीका यांचे कडुन माहीती आनुन ती आहार विभाग प्रमुख यांचे कडे सादर करणे

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री ँणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
सहायक स्वयंपाकी यांचा जॉब चार्ट :

- ◆ पाकगऱमध्ये देखरेख करणे
- ◆ पाकगऱहामध्ये स्वयंपाकी यांना मदत कऱणे
- ◆ ँणालयातील ँणाची संख्ये प्रमाणे स्वयंपाक तयार करणे करीता स्वयंपाकी यांना मदत करणे
- ◆ दळन दळुन आहे आनेने
- ◆ तयार झलेले जेवन प्रत्येक कक्षा मधील ँणास वाटप करणे
- ◆ दुस-या दिवशी किती ँणाचे जेवन तयार करावयाचे आहे त्या बाबतची माहिती प्रत्येक कक्षा मधुन अधिपरिचारीका यांचे कडुन माहिती आनुन ती आहार विभाग प्रमुख यांचे कडे सादर करणे
- ◆ धान्य सफू करणे

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
धोबी यांचा जॉब चार्ट :

- ◆ प्रत्येक कक्षातिल दररोज जाउन मळीत असलेले कपडे मोजुन आनने
- ◆ धोबी घाटा करीता लागलागणारे साहीत्य साबन सोडा किरकोळ भांडार मधुन आनणे .
- ◆ रोज किती कपडे मळीत आनलेले आहे त्यांचा हिशोब गन्हपाल व वमृपाल यांना देणे .
- ◆ कपडे स्वच्छ धुतल्या नंतर कपडयाना प्रेस करणे .
- ◆ धुतलेले कपडे गन्हपाल व वमृपाल यांचे कडे जमा कयण त्या नंतर प्रत्येक कक्षा मध्ये नेउन देणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
शिंपी यांचा जॉब चार्ट :

- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे .
- ◆ वस्पाल व गऱ्हपाल यांनी नेमुन दिलेले कपडे शिवने
- ◆ ँणाकरीता लागणारे कपडे शिउन झल्या नंतर प्रेस कयण गऱ्हपाल व वस्पाल यांचे देणे .
- ◆ कर्मचा-या करीता आलेल्या गणवेशाचे कापड मोजुन कर्मचा-यांना देणे .
- ◆

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
कक्षसेवक यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे .
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे .
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे .
- ◆ कक्षामध्ये सफाई करणे .
- ◆ अधिपरिचारीकाना वार्ड मध्ये यणाची निगा राखण्याचे द'ठीने सर्व प्रकारची मदत करणे .
- ◆ कार्यरत असलेल्या कक्षा मध्ये किरकोळ भांडार,औषधी भांडार ,मधुन सामुग्री आनणे .
- ◆ केलेल्या कार्यवाहीचा अहवाल परिसेविका याना देणे .

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४(१)(ब) (अपप)

यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय, यवतमाळ या कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यां'ी सल्लामसलत करण्याची व्यवस्था.

अ. क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमापरिपृक्तद्वारे	पुनरावृत्ती काल
०१	—	—	—	—

निरंक.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४(१)(viii) नमुना-८अ

यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यां साठी खुली आहे किंवा नाही.	सभेचे कार्य वृत्तांत उपलब्ध
०१	खरेदी समिती	सचिव-प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय/रुग्णालय सदस्य-१)डॉ.सौ.एस.पी.पजई,प्राध्या,स्त्रीरोगप्रसुती, २)जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ यांचे प्रतिनिधी ३)जिल्हा कोषागार कार्यालय, यवतमाळ यांचे प्रतिनिधी. ४)डॉ.जी.यु.जाधव, सह.प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र ५) डॉ.एस.व्ही.कुचेवार, सह. प्राध्या.न्यायवैद्यकशास्त्र. ६) संबंधीत विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख.	महाविद्यालय, रुग्णालय व स्त्री रुग्णालयाकरिता विविध विभागांकरिता खरेदी करावयाची यंत्रसामुग्री, फर्निचर, रसायने,काचसामान इ. दरपत्रके/निविदा मागवून खरेदी संबंधात कार्यवाही करणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
०२	किरकोळ भांडार समिती महाविद्यालय/१/२	सचिव- डॉ.भडके.प्राध्या,क्षयरोग'शास्त्र सदस्य-डॉ.ठाकरे, सह.प्राध्या,पीएसएम/डॉ.आर.पी. चव्हाण, अधिक्षक/ श्री काळसर्पे, प्र'शासकीय अधिकारी, महाविद्यालय.	आवश्यकतेनुसार मागणीप्रमाणे किरकोळ स्टे'नरी खरेदी व नियंत्रण.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
०३	किरकोळ भांडार/वस्त्रभांडार	सचिव-डॉ. बा.ना.बांगडे, प्राध्या. व विभागप्रमुख, नेत्ररोग'शास्त्र.	रुग्णालय व स्त्री रुग्णालय	महिण्यातून एकदा	नाही	होय

	समिती १/४ रुग्णालय/स्त्री रुग्णालय १/२	सदस्य-डॉ.मिलींद कांबळे, प्राध्या. व विभागप्रमुख, बालरोग/डॉ. येलके, प्राध्यापक व विभागप्रमुख, औषधवैद्यक' तास्त्र,डॉ. जतकर, प्राध्या. व विभागप्रमुख, 'ल्यचिकित्सा/डॉ.एस.पी.पजई, प्राध्या. व विभागप्रमुख, स्त्रीरोग/डॉ. अरुणा पवार, प्राध्या. व विभागप्रमुख, क्षकिरण/डॉ.आर.पी.चव्हाण, वैद्य. अधिक्षक, रुग्णालय/प्र' तासकीय अधिकारी, रुग्णालय/स्त्रीरुग्णालय/श्रीमती जुगनाके,अधिसेविका,रुग्णालय तसेच संबंधीत विभागप्रमुख	संस्थेतील किरकोळ भांडार/वस्त्र भांडार मधील सर्व प्रकारची खरेदी नियमाप्रमाणे करणे व त्या विभागावर नियंत्रण .			
०४	औषधी खरेदी समिती.	पदसिध्द अध्यक्ष-मा. अधिष्ठाता अध्यक्ष-प्राध्यापक, औषध' तास्त्र सचिव- सह. प्राध्या.औषध' तास्त्र औषधी भांडार प्रमुख-औषधनिर्माता वर्ग-२ सदस्य-प्राध्यापक- औषधवैद्यक, ' ल्यचिकित्सा, बधिरकरण बालरोग,अस्थिव्यंगोपचार, दंतरोग, स्त्रिरोग व प्रसुति' तास्त्र, गुप्तरोग, नेत्ररोग, कान,नाक व घसा, पीएसएम मानसिकरोग, क्षयरोग,अधिक्षक, रुग्णालय, प्र.अ,रुग्णालय स्त्री रुग्णालय,प्र.अ.महाविद्यालय,अधिसेविका रुग्णालय स्त्री रुग्णालय	महाविद्यालय, रुग्णालयाकरिता औषधी खरेदी करणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

०५	फर्माकोव्हीजीलन्स समिती	<p><u>अध्यक्ष</u>-डॉ. ए.डी.राठोड, अधिष्ठाता, <u>सदस्य सचिव</u>-डॉ.पी.एस.शेख, सहयोगी प्राध्यापक, औषध'गास्त्र सदस्य-डॉ. सुजाता दुधगावकर,प्राध्यापक औषध'गास्त्र/ डॉ.बाबा येलके, प्राध्यापक,औषधवैद्यकशास्त्र / डॉ.जी.एल.जतकर, प्राध्यापक,शल्यचिकित्सा/ डॉ. मिलींद कांबळे, प्राध्यापक, बालरोग / डॉ.आर.पी.चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक/ श्रीमती शशिकला जुगनाके, अधिसेविका/ डॉ. केचे, सह.प्राध्या. कान,नाक व घसा.</p>	The Committee will verify the incidence and will report to the FDA for further action, after receiving the complaints in designated format from the treating clinician.	आवश्यक त्या वेळी	नाही	होय
०६	चिकित्सालयीन भांडार समिती	<p>अध्यक्ष- अधिष्ठाता सचिव तथा भांडार प्रमुख -डॉ. निशांत चव्हाण, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्सा. सदस्य - प्राध्यापक व विभागप्रमुख सर्व चिकित्सालयीन विभाग, वैद्यकीय अधिक्षक/ अधिसेविका/प्र'गासकीय अधिकारी, रुग्णालय.</p>	चिकित्सालयीन साहित्य खरेदी संबंधात कार्यवाही	आव'यक त्या वेळी	नाही.	होय
०७	आकस्मीक धाड पथक समिती- औषधी/चिकित्सालयीन भांडार	<p><u>औषधी भांडार-</u> <u>अध्यक्ष</u>-डॉ. तडस, प्राध्यापक, जिवरसायन'गास्त्र सदस्य-डॉ. खांडेकर,सहयोगी प्राध्यापक विकृती'गास्त्र/डॉ. कुचेवार, सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यक'गास्त्र <u>चिकित्सालयीन भांडार</u> <u>अध्यक्ष</u>-डॉ.हिवरकर, प्राध्यापक वविभागप्रमुख,पीएसएम. सदस्य-सौ.एस.एस.कुळकर्णी सहयोगी प्राध्यापक ' गरीरक्रिया/सौ.निलिमा सुराणा,सहायक प्राध्यापक,</p>	भांडारांतर्गत सर्व ओटी, वार्ड, आकस्मिक उपचार विभाग, आयसीसीयु, औ" ग्हालय, मुख्य औ" ग्धी भांडार, सर्जिकल भांडारामध्ये आकस्मिक व अचानक भेट देवून तेथील कार्यप्रणालीचे अवलोकन करावे, मागद'र्क तत्वानुसार कामकाज करावे.	तीन महिण्यातून एकदा.	नाही	होय

		विकृती'गास्त्र				
०८	<u>निर्लेखन समिती</u>	<u>अध्यक्ष</u> -डॉ. डी.एस.पटवर्धन, प्राध्यापक व विभागप्रमुख, बधिरिकरण'गास्त्र सदस्य-डॉ.ए.एच.काळे, प्राध्यापक व विभागप्रमुख, शरिरक्रियशास्त्र/डॉ. बी.एस.येलके, प्राध्यापक, औषधवैद्यक'गास्त्र/संबंधीत विभागाचे विभागप्रमुख/वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय/वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय/अधिसेविका, रुग्णालय/सदस्य सचिव-प्र'गासकीय अधिकारी, महाविद्यालय -प्र'गासकीय अधिकारी, रुग्णालय.	'गासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व स्त्री रुग्णालयातील जडसंग्रहाचे निर्लेखन करण्याकरिता.	आव'यक त्या वेळी	नाही.	होय
०९	<u>वस्त्र निर्लेखन समिती</u>	प्रमुख -डॉ. आर.पी.चव्हाण, वैद्यकीय अधी.रुग्णा. सदस्य- अधिसेविका, रुग्णालय, स्त्री रुग्णालय/प्र'गासकीय अधिकारी, रुग्णालय/आहारतज्ञ तथा वस्त्रपाल.	वस्त्र भांडारातील निरुपयोगी वस्तुंचे निर्लेखनासंबंधात कार्यवाही.	महिण्यातून एकदा	नाही	होय
१०	<u>आहार समिती</u>	सचिव-डॉ. आर.पी.चव्हाण,वैद्य.अधीक्षक, रुग्णालय सदस्य-डॉ. हिवरकर, प्राध्यापक,पीएसएम/ डॉ.आर.के.राठोड,सहयोगी प्राध्यापक क्षयरोग/ अधिसेविका /प्र'गा. अधी. रुग्णा /श्रीमती नाल्हे, आहार तज्ञ	रुग्णांना उत्तम दर्जाचा आहार उपलब्ध होणे. खर्चावर नियंत्रण असणे.	आव'यक त्या वेळी	नाही.	होय
११	<u>बांधकाम समिती</u>	अधिष्ठाता,वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय/ वैद्यकीय अधीक्षिका स्त्री रुग्णालय/प्र'गासकीय अधिकारी, महाविद्यालय/प्र'गासकीय अधिकारी, रुग्णालय/अधिसेविका	बांधकामाचा दर्जा, निधी, आव'यकता इ. वर देखरेख	आव'यक त्या वेळी	नाही.	होय
१२	<u>महाविद्यालयीन आवार स्वच्छता</u>	मा. अधिष्ठाता, अधीक्षक/वैद्यकीय अधीक्षिका/उपअधीक्षक/प्र'गासकीय अधिकारी, रुग्णालय/अधिसेविका/उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/उपविभागीय अभियंता, साबावि, विद्युत/स्वच्छता निरीक्षक/कार्य'गाळेतील	महाविद्यालय, रुग्णालय मधील इमारती, परिसर स्वच्छ ठेवणे, त्या अनुषंगाने रुग्णांकरिता पोषक असे वातावरण/स्वच्छता निर्माण	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

		तांत्रिक कर्मचारी	करणे .			
१३	निवासस्थान वाटप समिती	<u>अध्यक्ष-डॉ.</u> पटवर्धन, प्राध्यापक, बधिरकरण'गास्त्र <u>सदस्य-</u> डॉ.आर.पी.चव्हाण, सह.प्राध्यापक, स्त्रीरोग तथा वैद्यकीय अधिक्षक, रुग्णा/ निवासी वैद्यकीय अधिकारी, चि.रुग्णालय/प्र'गासकीय अधिकारी, महाविद्यालय/प्र'गासकीय अधिकारी, रुग्णालय/अधिसेविका, रुग्णालय.	या संस्थेतील कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांना निवासस्थान वाटप करणे,	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
१४	तक्रार निवारण समिती	<u>अध्यक्ष-</u> वैद्यकीय अधिक्षक, रुग्णालय. <u>सदस्य-</u> प्राध्यापक व विभागप्रमुख, स्त्रीरोग'गास्त्र/शल्यचिकित्सा'गास्त्र/न्यायवैद्यक'गास्त्र/विकृती'गास्त्र/उपअधिक्षक/प्र'गासकीय अधिकारी, महाविद्यालय व रुग्णालय/अधिसेविका, रुग्णालय.	जनतेच्या तक्रारीचे/गा-हाणे ऐकून घेवून त्याचे निराकरण करणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
१५	भ्रष्टाचार निर्मुलन व दक्षता समिती	<u>अध्यक्ष-</u> डॉ.ए.एच.काळे, प्राध्या.व विभागप्रमुख, शरिरक्रिया'गास्त्र. <u>सदस्य-</u> डॉ.अंबादे, प्राध्या. व विभागप्रमुख, न्यायवैद्यक/डॉ.आर.पी.चव्हाण, सह.प्राध्यापक, स्त्रीरोग तथा वैद्यकीय अधिक्षक,रुग्णा/प्र'गासकीय अधिकारी, महाविद्यालय/प्र'गासकीय अधिकारी, रुग्णालय.	'गासकीय कर्मचा-यांविरुद्ध प्राप्त होणा-या तक्रारीबाबत.	आवश्यक त्या वेळी	नाही	होय
१६	लैंगिक अत्याचार समिती	<u>अध्यक्ष-</u> डॉ.सौ.सुजाता दुधगावकर,प्राध्या.औषधशास्त्र <u>सदस्य-</u> डॉ.बा.ना.बांगडे,प्राध्या,नेत्र/डॉ. मिलीद कांबळे, प्राध्या.बालरोग/डॉ.सौ.अरुणा पवार,प्राध्या. क्षकिरणशास्त्र/ डॉ.सौ.स्नेहल कुळकर्णी,सह. प्राध्या. शरिरक्रिया'गास्त्र/डॉ.सौ.एन.डी. सुराणा, सह.प्राध्या. विकृती'गास्त्र/डॉ. आर.पी.चव्हाण, सह.प्राध्या. स्त्रीरोग तथा वैद्यकीय अधिक्षक, रुग्णा/ डॉ.एस. व्ही.कुचेवार, सह.प्राध्या.न्यायवैद्यक/डॉ.एस.जुगनाके, अधिसेविका, रुग्णालय.	शासन निर्णयानुसार महिला कर्मचा-यांवरील लैंगिक अत्याचारा संबंधी कार्यवाही करणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

		<p>एनजीओ-डॉ. सौ.सुधा राठी. अध्यक्ष-डॉ.बी.एन.बांगडे, प्राध्यापक, नेत्रचिकित्सा प्रीक्लिनीकल सदस्य- डॉ. सनोबर शेख, प्राध्या,शरिररचना/डॉ.ए.एस.काळे, प्राध्या. शरिरक्रिया/डॉ.सौ.एस.एस.कुलकर्णी, सह. प्राध्या,शरिरक्रिया/डॉ.प्रिती पुष्पलवार, सह.प्राध्या. जीवरसायन. पॅराक्लिनीकल सदस्य-डॉ.एन.जी.देवगडे,प्राध्या. सुक्ष्मजीव/डॉ.एस.दुधगावकर,प्राध्या. औषध'शास्त्र/डॉ.हिंगवे, प्राध्या.विकृतीशास्त्र/डॉ.एस. व्ही.कुचेवार, सह.प्राध्या.न्यायवैद्यक. क्लिनीकल सदस्य-डॉ.एस.एच.गवार्ले,प्राध्या. कान,नाक घसा /डॉ.सौ.एस.पी.पजई, प्राध्या. स्त्रीरोगप्रसुती/डॉ.बी.एस.येलके, प्राध्या. औषधवैद्यक/डॉ.जी.एल.जतकर,प्राध्या. शल्यचिकित्सा/डॉ.बी.बी.भडके, प्राध्या. क्षयरोग. वार्डन सदस्य-डॉ.जी.एल.मस्के,सहा.प्राध्या. शरिररचना, वार्डन, मुलांचे वसतिगृह/डॉ.एस. मानोरे, सहा.प्राध्या,मनोविकृतीशास्त्र, वार्डन एच. ओ. वसतिगृह/डॉ. विजय कनाके, सहा.प्राध्या. शल्यचिकित्सा, सहायक वार्डन, मुलींचे वसति./डॉ. ज्योती काळे, असी.वार्डन,मुलींचे वसतिगृह/डॉ. योगिता सुलक्षणे, असी.वार्डन,मुलींचे वसतिगृह एनजीओ प्रतिनिधी-डॉ. विजय कावलकर, Indian Medical Association, Yavatmal. मिडीया प्रतिनिधी- श्री. मेहमुद नाथानी, दैनिक लोकमत समाचार, यवतमाळ. वैद्यकीय अधीक्षक-डॉ.आर.पी.चव्हाण, वार्डन रेव्हिन्यु अॅडमिनिस्ट्रेशन-श्री. विकास माने,एसडीओ</p>				
१७	अॅन्टी रॅगींग समिती		विद्यार्थ्यांवरील रॅगींगचे प्रकार टाळण्याकरिता.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

		पोलीस प्रशासन-श्री. राहुल मद्दने, एसडीपीओ, यवतमाळ. विद्यार्थी सदस्य-डॉ. हेमंत आसवले,मार्ड सेक्रेटरी डॉ. शुभम मोढे/ डॉ. आरती तोशनीवाल/ डॉ. कानिनीका सन्हयाल.				
	<u>मृत्युचे परिरक्षण (डेथ ऑडीट) समिती</u>	<u>प्रमुख</u> -डॉ.एस.पी.पजई, प्राध्या. स्त्रीरोगशास्त्र. <u>सदस्य</u> -डॉ.जी.एल.जतकर, प्राध्या.शल्यचिकित्सा/डॉ. बी.एस.येलके, प्राध्या.औषधवैद्यक/ डॉ. मिलीद कांबळे, प्राध्या.बालरोग/ डॉ.आर.पी.चव्हाण, सह. प्राध्या.स्त्रीरोगप्रसुतीशास्त्र तथा वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय / संबंधीत विभागप्रमुख / श्री. रविंद्र थोराम, सांख्यिकी, पीएसएम.	मृत्युचे परिरक्षण, मृत्युची कारणे, आजार इ. माहिती संकलीत करणेसंबंधात	दर महिण्यात	नाही	होय
१८	इन्टर्नॅल मॉनिटरिंग समिती	<u>अध्यक्ष</u> -अधिष्ठाता, सदस्य - प्राध्यापक व विभागप्रमुख, पीएसएम/औषधवैद्यक'ास्त्र/'ाल्यचिकित्सा'ास्त्र/स्त्री रोग व प्रसुति'ास्त्र	या महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण आरोग्य केंद्र, राळेगाव व 'ाहरी आरोग्य केंद्र, यवतमाळ येथील आंतरवासितांकरिता	आव'यक त्या वेळी	नाही.	-
१९	ग्रीव्हन्स समिती	<u>अध्यक्ष</u> -अधिष्ठाता, सदस्य - प्राध्यापक व विभागप्रमुख, पीएसएम/औषधवैद्यक'ास्त्र/बालरोग'ास्त्र/कान, नाक व घसा'ास्त्र	आंतरवासितांचे तक्रारीचे निवारणाकरिता	आव'यक त्या वेळी	नाही.	-
२०	ग्रंथालय समिती	<u>सचिव</u> -डॉ.ए.एस.काळे, प्राध्यापक,'ारीरक्रिया'ास्त्र. सदस्य- १/२ डॉ.दुधगावकर, प्राध्यापक, औषध'ास्त्र, २/२ डॉ. ठाकरे, सहयोगी प्राध्यापक, पीएसएम, ३/२ प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय ४/२ ग्रंथपाल.	ग्रंथालयाचे कामकाजाबाबत प्र'ासनास मदत करण्याकरिता.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
२१	<u>एथीकल समिती</u>	<u>अध्यक्ष</u> -डॉ.टी.सी.राठोड, एमडी मेडीसीन,सिनि. फिजीशियन, खाजगी व्यवसायिक.	पदव्युत्तर अभ्यासक्रम इतर अॅक्टीव्हिटी करिता वैद्यकीय	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

		<p>सदस्य व को-चेअरमन- डॉ.ए.के.तडस, प्राध्या. जीवरसायन</p> <p>सदस्य सचिव-डॉ.एस.दुधगावकर,प्राध्यापक, औषधशास्त्र.</p> <p>सदस्य- वैद्य मिलींद दौलतराव तिंबाळकर, सहा. प्राध्याप व विभागप्रमुख, आयुर्वेदिक कॉलेज,यवतमाळ / श्री. अभय गांधी, इंडस्ट्रीअलीस्ट, गांधी नगर, यवतमाळ. अॅड.एस.व्ही.कांबळे,नि.पोलीस प्रॉसिक्च्युटर,यवतमाळ(लीगल एक्सपर्ट)/ वैद्य. समिर बेलोरकर, सह.प्राध्या.आयुर्वेदिक कॉलेज,यवतमाळ (हर्बल एक्सपर्ट) श्री.जे.डी.खडसे, औषधवैद्यकशास्त्र/जीवरसायन/ औषध'शास्त्र/न्यायवैद्यक/अॅड. श्री गाविंद बनसोड लिगल एक्सपर्ट/श्री जे.डी.खडसे, सामाजिक कार्यकर्ता/ डॉ.जी.एल.जतकर,प्राध्या.शल्यचिकित्सा/ डॉ. एस.पी.पजई, प्राध्या,स्त्रीरोगप्रसुती/ डॉ.बी.एस. येलके, प्राध्या.औवैशा/ डॉ.पी.आर.भोपळे, सह. प्राध्या.बधिरिकरण/ डॉ.एन.पी.बच्चेवार, सहा. प्राध्या.औषधशास्त्र,(को-मेंबर)/ श्री.आर.यु.थोरात, सांख्यिक, पीएसएम.</p>	<p>महाविद्यालय रुग्णालयाकरिता आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही.</p>			
२२	<p>मेडीकल एज्युके'न युनिट</p>	<p>ऑफीस इनाचार्ज-डॉ.ए.डी.राठोड, अधिष्ठाता</p> <p>को-ऑर्डिनेटर-डॉ. एस.आर.हिंंगवे, सह.प्राध्या. विकृती</p> <p>सदस्य-डॉ.बी.बी.भडके, प्राध्यापक, क्षयरोग/डॉ. पी. व्ही. पुष्पलवार,सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशा. /डॉ.कुचेवार, सह.प्राध्या,न्यायवैद्यक/डॉ.एस.जे. गाडगे, सहा.प्राध्या.न्यायवैद्यक/डॉ.एस.डब्ल्यु.मेश्राम,सहाय.प्राध्या.शरिररचना/डॉ.ए.डी.</p>	<p>भारतीय आयुर्विज्ञान परि"देच्या मानकानुसार कार्य'गळा आयोजनाचे कामकाज.</p>	आवश्यक त्या वेळी	नाही	होय

		कन्नमवार,सहा .प्राध्या .शरिररचना/डॉ .एस .एस . गुप्ता,सहा .प्राध्या ,शरिरक्रिया/डॉ .डी .जी .देशमुख,सहा . प्राध्या .सुक्ष्मजीव				
२३	अॅनिमल एथिक्स समिती	<u>अध्यक्ष</u> -डॉ .अ .ध .राठोड,अधिष्ठाता . <u>सदस्य सचिव</u> - डॉ .देवगडे, प्राध्या . सुक्ष्मजीव/ास्त्र . <u>सदस्य</u> -डॉ .सौ .सुजाता दुधगावकर,प्राध्या .औषधशास्त्र/ डॉ . सनोबर शेख, प्राध्यापक, शरिररचना/प'ु वैद्यकीय अधिकारी,सुक्ष्मजीवशास्त्र/ सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र/श्रीमती एन .आर .भारती, अधिव्याख्याता, झुऑलॉजी, िवाजी ज्युनिअर सायन्स महाविद्यालय, यवतमाळ/श्री विजय सुरुी, समाजसेवक .	पाळीव प्राण्यांची देखभाल,सं'ोधन,अभ्यास .	आवश्यक त्या वेळी	नाही .	होय
२४	जिम्नॅस्टीक समिती	<u>प्रमुख</u> -डॉ .आर .पी .चव्हाण,वैद्य .अधि . रुग्णालय सदस्य-डॉ .डी .एस .पटवर्धन, प्राध्या . बधिरकरण/डॉ . ठाकरे, सह .प्राध्या .पीएसएम/जिल्हा क्रिडा अधिकारी, यवतमाळ १/२	वसतिगृहामध्ये नविन जीम तयार करणे, कार्यान्वित करवून देणे व त्याची योग्य ती निगा राखणे इ . कार्यवाही .	आवश्यक त्या वेळी	नाही	होय
२५	मानवी अवयव प्रत्यारोपन समिती	<u>अध्यक्ष</u> -मा . अधिष्ठाता, <u>सदस्य सचिव</u> -उपसंचालक आरोग्य सेवा अकोला, <u>सदस्य</u> -जिल्हा'ाल्यचिकित्सक व अधिक्षक,यवतमाळ अ'ासकीय सदस्य-श्री .दि .सु .पाटील, सेनि .अपर जिल्हाधिकारी / श्री .जे .ए .जीवानी, सेनि वर्ग १ वैद्यकीय अधिकारी/ श्री नारायणराव बोडखे, सेनि,पोलीस उपआयुक्त/ अॅड . श्री . जीवन पाटील, प्रतिष्ठीत नागरिक/ श्री . श्रीमती सुधा राठी, प्रतिष्ठीत नागरिक/ श्री . विजय सुरुशे, प्रतिष्ठीत नागरिक .	मानवी अवयवाच्या प्रत्यारोपना संबंदात कार्यवाही करणे .	आव'यक त्या वेळी	नाही .	होय
२६	रुग्णालय विषाणु	सचिव-डॉ . एन .जी .देवगडे, प्राध्यापक,सुक्ष्मजीव .	वि" ाणु प्रादुर्भावावर	आव'यक	नाही .	होय

	प्रादुर्भाव समिती	सदस्य-डॉ.एस.पी.पजई,प्राध्यापक, स्त्रीरोग/ डॉ.जी.एल.जतकर, प्राध्या., 'ल्यचिकित्सा'गास्त्र/ डॉ.पी.एन.केचे, सह.प्राध्या.कान,नाक घसा/ डॉ. पंकज भोपळे, सह.प्राध्या, बधिरिकरण/ डॉ. अक्षय पुरगीरवार, सहा.प्राध्या.नेत्र/ डॉ.पी.आर.घोंगटे,सहा.प्राध्या.पीएसएम/ डॉ. जावेद, सहा. प्राध्या.अस्थिव्यंग/ श्रीमती जुगनाके, अधिसेविका/ श्री. डी.टी.काळसर्पे, प्रशासकीय अधिकारी, महा.रुग्णा/ श्रीमती वनमाला राउत, सा.आ.प./श्रीमती प्रभा चिंचोळकर, सहायक अधिसेविका.	नियंत्रण ठेवणे.	त्या वेळी		
२७	देहदान समिती	अध्यक्ष- अधिष्ठाता सदस्य सचिव- वैद्यकीय अधिक्षक, रुग्णालय सदस्य- प्राध्यापक, ' ' गिररचना'गास्त्र/ समाजसेवक	मरणानंतर देहदान करु इच्छिणा-यांकडून विहित नमुण्यात अर्ज भरुन घेवून त्यानंतर मरणोत्तर देहदानासंबंधीची संपूर्ण कार्यवाही करणे व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता उपयोगात आणणे.	आव'यक त्या वेळी	नाही.	होय
२८	एस.ओ.पी.समिती	अध्यक्ष- डॉ.जी.एल.जतकर, प्राध्या.औवै'गा. सदस्य- डॉ.येलके, सह.प्राध्या. औवै'गा/डॉ. पटवर्धन, प्राध्या,बधिरिकरण/डॉ.एस.आर.भारती,सह.प्राध्या. अस्थि./वैद्यकीय अधिक्षक/उपअधिक्षक/ अधिसेविका	रासायनिक, जैविक किरणोत्सर्गी व आप्विक म्हणजे बी.आर.एन. शस्त्रे वापरुन दह'तवादी हलल्यासारखी आणिबाणीची परिस्थिती हाताळण्यासंदर्भात .			
२९	उपहारगृह समिती	प्रमुख- डॉ.एस.एच.गवार्ले, प्राध्या.व विभागप्रमुख, कान,नाक घसा तथा एसएमसी इंचारज. सदस्य- डॉ.जी.एल.जतकर,प्राध्या. व विभागप्रमुख,	महाविद्यालयात असलेले उपहारगृह विद्यार्थी परिपदेमार्फत	आवश्यक त्या वेळी	नाही	होय

		शल्यचिकित्सा'गास्त्र/डॉ. अंबादे, प्राध्या. व विभागप्रमुख, न्यायवैद्यक/डॉ.आर.पी.चव्हाण सह. प्राध्यापक, स्त्रीरोग तथा वैद्यकीय अधि.रुग्णा/मार्ड प्रतिनिधी/ सचिव, विद्यार्थी परिषद/आंतरवासिता प्रतिनिधी/विद्यार्थी प्रतिनिधी/प्रतिनिधी विद्यार्थिनी.	चालविण्याकरिता नियमानुसार निविदा काढणे व उपहारगृह विद्यार्थी परिषदेमार्फत चालविण्यास देणे.			
--	--	---	--	--	--	--

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
यवतमाळ.

ekgrh vf/kdj vf/kv;e 2005
dye 4 ;1A;cA (viii) ueqk;cA

; orekG ; fky Jh- ol rjko ukbd 'kl dh; o\$ dh; egkfo |ky;] ; k dk; ky; kP; k vf/kl Hkph ; knh izk' kr dj. ls

v- dz	vf/kl Hkps uko	I Hkps InL;	I Hkps mfn"V	fdrh oGk ?ls ; kr ; rs	I Hk tul keU; kl kBh [kyh vks fdok ukgh-	I Hkp dk; Z oRrkr ; mi yC/kA
	fujd	fujd	fujd	fujd	fujd	fujd

vf/k' Bkrk]
 Jh- ol rjko ukbd 'kl dh; o\$ dh; egkfo |ky;]
 ; orekG-

efgrh vf/ldj vf/ku; e 2005
dye 4;1À;cÀ (viii) ueqk;dÀ

; orekG ; fky Jh- ol rjko ukbZ 'kl dh; oš dh; egkfo |ky; ; k dk; k; IP; k ifj"knk eMGph ; knh izdk' kr dj.ks

v- dz	I ferhps uko	Lferhps I nL;	I ferhps mfn" V	fdrh oGk ?ls ; kr ; rs	I Hkk t ul keku; kl kBh [kyh vks fdok ukgh-	I Hkps dk; Z oRrk ;mi yC/kÀ
01	egkfo ky; hu ifj"kn	v/; {k&ek- vf/'Bkrk I nL; &egkfo ky; krhy I oZ foHkxkps foHkxi e[k@i k; ki d] ftYgk' k'; fpdfRI d o vf/k(kd) : X.ky;] oš dh; vf/k(kd) L=h : X.ky;] fuokl h oš dh; vf/ldkj] fpdfRI k] : X.ky;] iz kl dh; vf/ldkj] egkfo ky; @: X.ky;] vf/kl fodk] : X.ky; @L=h : X.ky;] xiki ky-	Egkfo ky;] : X.ky; o L=h : X.ky; krhy fofok foHkxkrhy vMp.kh I Mfo.ks	efg.; kru nksnk	ukgh	mi yC/k
02	: X.ky; vH; kxr eMG	v/; {k& Jh fot; ckcq t- nMk [kl nkj mik; {k&mi l pkyd] vkj&; I ok] vdsyk I nL; &vf/'Bkrk] Jhouk' koe;] ; orekG@MMW I ahi /p} vlenkj@Jh I at; ns ke[k] vlenkj@Jh vels jkBM] I Hkkih] vkj&; I ferh] ft-i@Jh Hkjr 'kgk] I Hkkih] vkj&; I ferh] uxjifj"kn@Jh egen ukFkuh] ifrfu/kh ykder I ekpj@l fpo]eMIZ I kVuk] Jhouk' koe;] ; orekG@MMWkj i k; ki d] ckyjks@Jh oš] depkjh ifrfu/kh@l qk vf/kl fodk@vf/k(kd vfhk; k]	egkfo ky;] : X.ky; kyk I okh.kn"V; k i xrhi Fkoj usk turB; k rdkihps fujkdj.k dj.ks fu/kpk ; k; mi ; kx gk'ks fdok ukgh ; kph i kg.kh dj.ks	v/; {k egks; ksh fny; k I ppsid kj	gks	mi yC/k

	<p>I kcl@ ifr'Blr efgyl& l SouJh e-fl Mke] i k: jdoMk@MMW I lS l fkl dsjkBh]; orekG@ l kSok rkbZ dKvoy\$ o.kh@MMW euy fdj.k ekfkh] i k: jdoMk- ifr'Blr iq k& Jh l nkua uxjkG\$; orekG@MMW Jh vdhy eeu] i q n@MMW h: ?ku' ; ke ' kclj nkj0gk@Jh Qk: d fl /nhch] dGæ- rK l kftd dk; Zrk& Jh Hkjr xls jkBkM]; orekG@Jh erhu relluk] ; orekG@Jh v' kcl cksM\$; orekG@Jh ik-fofur ekgjj d k BkM@MMW h f' kjh'k Bkdj\$ o.kh@ l ksjkt Jh fpukokj]mej [kM l nl; l fpo& vf/k{kcl] Jhouk' koe:]; or</p>				
--	--	--	--	--	--

vf/k' Bkrkj
Jh- ol rjko ukbd 'kl dh; o\$ dh; egkfo | ky;]
; orekG-

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४(१)(ब) (अपप) नमुना-ड

यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय यवतमाळ या कार्यालयाचे कोणतेही संस्थेची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र.	संस्थेचे नाव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही.	सभेचे कार्य वृत्तांत उपलब्ध

संबंधित नाही

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहितीचा अधिकार अधिनियम २००५
कलम ४ १/४ १/४ १/४ (पप) नमुना - ए

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अणालय , व स्त्री यवतमाळ या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारिनी यांचे अधिकारांचा तपणाल

अ.क्र.	पदनाम	अधिकार	केणता कायदा नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
०१	अधिष्ठाता	प्रादेशिक प्रमुख व नियंत्रण अधिकारी भविष्य निर्वाह निधी मंजुर करणे इ. रजा नियम यंत्र सामुग्री साधन सामुग्री खरेदी विषयक	रिझेल्पु'न क्र.एमईडी-१९८८सीआर-६०५ मंालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८ महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम ०५०२१९८८ म.ना.से. १/नियम १/१९८१ नुसार	
०२	प्रशासकीय अधिकारी	आहरण व संवितरण अधिकार	रिझेल्पु'न क्र.एमईडी-१९८८सीआर-६०५ मंालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८	

बी

अ.क्र.	पदनाम	अधिकार	केणता कायदा नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
०१	अधिष्ठाता	१/कार्यालयाच्या नियुणातील आस्थापनेचे व लेखा विषयीचे सर्व बाबी हाताळणे २/अडसंग्रह निर्लेखन करणे, वसुली करणे ३/विधानसभा तारांकित प्र'नांना समदिव'ी उत्तरे देणे ४/अणालयाकरीता महाविद्यालयासाठी लागणारे साहित्यआषधीर्नचार विहित केलेल्या पंचसूी नुसार खरेदी करणे यं सामुग्री साधन सामुग्री खरेदी विषयक ५/किरकोळ वस्तु खरेदी करणे. ६/शासनाने विहित केलेल्या मुदतीनुसार अभिलेखे नष्ट करणे	रिझेल्पु'न क्र.एमईडी-१९८८सीआर-६०५ मंालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८ शा.नि.क्र.विअप्र-१०००प्रक्र-४६१२००१विनियम, दि. ११.०७.०१ - -" शा.नि.क्र.विअप्र-१०००प्रक्र-४६१२००१विनियम, दि. ११.०७.०१	

सी

अ.क्र.	पदनाम	अधिकार - गैजदारी	कोणत्या कायदा नियम 'ासन निर्णय परिपृकानुसार	अभिप्राय
०१	अधिष्ठाता	लगु नाही	—	

डी

अ.क्र.	पदनाम	अधिकार - अर्धन्यायिक	कोणता कायदा नियम 'ासन निर्णय परिपृकानुसार	अभिप्राय
लागु नाही				

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

क्लम ४ 1/4 1/2 (पप) नमुना - ब

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्री यवतमाळ या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारनी यांचे कर्तव्याचा तपणाल

अ. क्र.	पदनाम	कर्तव्य	कोणत्या कायदा नियम शासन निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
०१	अधिष्ठाता	१. सर्व प्रकारचे देयके स्वाक्षरी करणे वित्तीय २. अधिकारी व कर्मचा-याचे रजा सवलत मंजुर करणे प्रशासकीय ३. प्राध्यापक व विभागप्रमुखांवर नियुंण ठेवणे ४. महाविद्यालयाच्या संदर्भात जनतेच्या तक्रारीचे निवारण करणे ५. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी ६. राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे ७. संस्थेसाठी आव'यक अनुदानाची मागणी करणे ८. विविध ठिकाणी आरोग्य िबीरे आयोजी करणे ९. अधिकारी व कर्मचारी नियुंण व िस्तभंग विषयक कार्यवाही करणे	रिज्जेल्यु'ान क्र. एमईडी-१९८८सीआर-६०५ मंालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८ महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधि नियम ५.०२.८८ तसेच १९९८ म.ना.से नियम १९८१	
	वैद्यकीय अधिक्षक	स्वअधिकारी व कर्मचारी यांचेवर नियुंण ठेवणे	म.ना.से नियम १९८१	
	वैद्यकीय अधिकारी	टपघात विभागात कार्य करणे	म.ना.से नियम १९८१	
	बालरोग तज्ञ	बालरोग विभागात काम करणे		
		वर्ग-३ कर्मचारी		
१	सहा अधिसेविका	अधिपरिचारीका व परिसेविका यांचे वर नियुंण ठेवणे	म.ना.से नियम १९८१	
२	वरिष्ठ.लिपीक	प्रशासकीय कामकाज,टंकलेखन,वरिष्ठांनी सांगितलेली कामे	म.ना.से नियम १९८१	
३	कनिष्ठ लिपीक	प्रशासकीय कामकाज, टंकलेखन, वरिष्ठांनी सांगितलेली कामे	म.ना.से नियम १९८१	
४	बाह्यxगण लिपीक पु. कालीन	ओ.पी.डी मध्ये xगणांना xगणप्रीका वाटप करणे	म.ना.से नियम १९८१	
५	औ.निर्माता	औषध'ासृ विभागात विविध औषधा संबंधी सं'ोधन करणे व	म.ना.से नियम १९८१	

		वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यासंबंधी अध्यापन करणे		
६	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	रक्त, लघवी तपासणे, व इतर तपासण्या, अहवाल सादर करणे	म.ना.से नियम १९८१	
७	परिसेविका	कक्षा मधील अधिपरिचारीकांवर नियंत्रण ठेवणे इ.	म.ना.से नियम १९८१	
८	अधिपरिचारीका	४ग्न कक्षात कार्य करणे	म.ना.से नियम १९८१	
९	परिचारीका प्रसाविका	ओ—पी.डी. मध्ये लसीकरण विभागात काम करणे		
१०	स्नाईगार	महाविद्यालय, ४ग्न्यालय व विभागातील स्नाईगारचे कामे करणे	म.ना.से नियम १९८१	
११	शिपाई	कार्यालयात, विभागात व इतर ठिकाणी शिपायाचे सर्व काम करणे	म.ना.से नियम १९८१	
१२	माळी	सर्व विभागामध्ये वस्त्रारोपन, निगा, व इतर अनुषंगीक कामे करणे	म.ना.से नियम १९८१	
१३	पहारेकरी	सर्व विभागावर आदेशित केल्याप्रमाणे पहारा देणे व इतर	म.ना.से नियम १९८१	
१४	स्वयंपाकी	आहार विभागात आहार विभाग प्रमुख यांनी दिलेली कामकाज	म.ना.से नियम १९८१	
१५	सहायक स्वयंपाकी	आहार विभागात आहार विभाग प्रमुख यांनी दिलेली कामकाज	म.ना.से नियम १९८१	
१६	धोबि	गृहपाल व वस्त्रपाल यांनी दिलेले कामकाज पूर्ण करणे	म.ना.से नियम १९८१	
१७	शिंपी	गृहपाल व वस्त्रपाल यांनी नेमुन दिलेले कामाज पुणे करणे	म.ना.से नियम १९८१	
१८	वक्षसेवक	निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पूर्ण करणे	म.ना.से नियम १९८१	

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कलम ४ १/४ १/४ १/४ - XI (क)

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णलय यवतमाळ या कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तापणिलची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

आकडे हजारात

अ. क्र.	अंदाजपत्रकीय विभागाचे वर्णन	अनुदान सन २०१५-२०१६		नियोजित वापर विंड्र व कामाचा तापणिल	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
		उद+दीष्टाचे नांव	अनुदान			
०१	मागणी क्र.एस.-१	०१-वेतन	४७४३७	या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेग क्षमता १०० विद्यार्थी आहे. शैक्षणिक कार्यक्रम, रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते तसेच प्रशासकीय कामकाज रुग्णसेवेकरिता अनुदान खर्च करण्यात येते.		
०२	२२१० वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य	०३ अतिकालीन भत्ता				
३	नागरी आरोग्य सेवा विभाग चिकीत्सा	०६ दुरध्वणी व पाणी				
४	११० रुग्णालय व दवाखाने ०२-मुसल अणालये व दवाखाने - मुसल क्षुतील	११-देगांतर्गत प्रवासखर्च	५०			
५	अद्यापन अणालये- उपणिल	१३-कार्यालयीन खर्च	२७५३			
६	१/० २/१/१ २/१/१ जिल्हा स्त्री रुग्णालय यवतमाळ	१४-भाडेपट्टी व कर				
७	सांकेतांक १/२ २१० ३५ १२ १/२	१७-संगणक खर्च	१६			
८	वैद्यकीय महाविद्यालय, व	१९-आहार खर्च	२१००			
९	रुग्णालय यवतमाळ.	२१-सामुग्री व पुरवठा	५९८०			
१०		२४-पेटोल तेल वंगन				
११		२६-जाहीरात व प्रसिध्दी				
१२		२७ लहान बांधकामे	६५			
१३		३४-णिल ववत्ती व	०			

		विद्यावेतन			
१४		५१-मोटर वाहने	०		
१५		५२-युं सामुग्री व साधन सामुग्री	०		०
		एकूण खर्च	५८४०१		०

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ ½ - ग (ख)

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, स्त्री रुग्णालय यवतमाळ या कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशील अची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वितरणाच्या प्रतीचे प्रकाशन

आकडे हजारात

अ. क्र.	अंदाजपत्रकीय वर्षाचे वर्णन	मंजूर अनुदान सन २०११-२०१२		वापरलेली रक्कम	न वापरल्यामुळे परत करावी लागलेली रक्कम	परिनाम
		उदघोषाचे नांव	अनुदान			
०१	मागणी क्र.एस.-१	०१-वेतन	४७४३७	२९२४६		
०२	२२१० वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य	०२- मजुरी	०	०		
०३	०१ नागरी आरोग्य सेवा विभाग चिकीत्सा	०२-अतिकालीन भत्ता	००	००		
०४	११० अणालय व दवाखाने ०२-मुसल अणालये व दवाखाने - मुसल	०६-दुरध्वनी, विज व पाणी जुलक	००	००		
०५	क्षेत्रातील अद्यापन अणालये-	११-देगांतर्गत प्रवासखर्च	५०	१३		
०६	उपविभाग १ ¼ २ ¼ ½ जिल्हा स्त्री अणालय यवतमाळ सांकेतांक	१३-कार्यालयीन खर्च	२७५३	१३५३		
०७	१ ¼ २ ¼ ½	१४-भाडेपट्टी व कर	०	०		
०८	३५१२ ½	१७-संगणक खर्च	१६	११		
०९	वैद्यकीय महाविद्यालय, व रुग्णालय यवतमाळ.	१९-आहार खर्च	२१००	१२३५		
१०		२१-सामुग्री व पुरवठा	५९८०	३५७९		
११		२४-पेटोल तेल वंगन	०	०		
१२		२६-जाहीरात व प्रसिध्दी	०			
१३		२७परिरक्षण	६५	०		

१४		३४-११" िववत्ती व विद्यावेतन	०	००		
१५		५१-मोटर वाहने	०	००		
१६		५२-युं सामुग्री व साधन सामुग्री	०	००		
		एकूण खर्च	५८४०१	३५५९०		

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ ½ ¼ ½ ¼ पप ½

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकारानुसार कालावधीचा प्रकार, नाव ½

कामाचे स्वरूप :- रुग्णालयात निरनिराळ्या विभागात सुरु असलेले कामाची माहिती

संबंधित तरतुद :-

अधिनियमाचे नांव :-

नियम :- महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१

शासन निर्णय, परिपत्रके, कार्यालयीन आदेश

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदारी अधिकारी	अभिप्राय
०१	अध्यापकांच्या/अैक्षणिक पदावरील अधिका-यांच्या नियुक्तीचे प्रस्ताव संचालनालयास सादर करणे	सर्व साधारण बाब ७ दिवसांत तात्काळ बाबींचा निपटारा त्वरीत करणे व इतर विषय विहित केल्या वेळापत्रकाप्रमाणे	अधि" ठाता	
०२	तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी वर्ग-३ आणि ४ च्या नियुक्त्या करणे	—””—	—””—	
०३	सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे सर्व प्रकारचे प्रशासकीय कामकाज करणे		—””—	
०४	कर्मचा-यांच्या रजा मंजुर करणे		—””—	
०५	१. कर्मचा-यांना मराठी हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देणे		—””—	
०६	कर्मचा-यांच्या स्थानिक चौक'गा करणे		—””—	
०७	कार्यालय-साधे पत्र अर्ध'शासकीय पत्र वधानसभा तारांकित प्र'न ऱेक्स द्वारे प्राप्त पत्र संपूर्ण संस्थेची माहिती	सात दिवसात निपटारा करणे शतन दिवसात निपटारा करणे स्मदिव'गी निपटारा करणे स्मदिव'गी निपटारा करणे किंवा दूसरे दिव'गी सत दिवसात निपटारा करणे	प्रशासकीय अधिकारी संबंधित विषयाचे लिपक वर्ग —””— —””— —””— —””—	

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ १ ½ ¼ ½ ¼ ½

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री अणालय यवतमाळ, या कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांची वेतनाची विस्तृत माहिती

अ. क्र	चर्ग-१ आणि वर्ग-२	वेतन बँड	ग्रेड वेतन	इतर अनुज्ञेय भत्ते		
				नियमित ¼महागाई भत्ता घरभाडे भत्ता,शहर भत्ता ½	प्रसंगानुसार ¼जसे प्रवासभत्ता ½	विीष ¼जसे प्रकल्प भत्ता प्रीक्षण भत्ता
१	अधिष्ठाता	३७४००-६७०००	१००००	२६०७०	प्रसंगानुसार अनुज्ञेय	
२	वैद्यकीय अधिक्षक	१५६००-३९१००	६६००	१२२१०	—==—	—
३	बालरोग तज्ञ वर्ग-१	१५६००-३९१००	६६००	१२२१०	—==—	—
४	वैद्यकीय अधिकारी वर्ग-२	९३००-३४८००	५४००	८०८५	—==—	—
५	सहा अधिसेविका	९३००-३४८००	४४००	७५३५	—==—	—
६	व.लिपीक	५२००-२०२००	२४००	४१८०	—==—	—
७	कनिष्ठ लिपीक	५२००-२०२००	१९००	३९०५	—==—	—
८	वाहय अण लिपीक पुर्णकालीन	५२००-२०२००	१९००	३९०५	—==—	—
९	प्रयोग'गळा तृज्ञ	९३००-३४८००	४२००	७४२५	—==—	—

१०	औ" ाध निर्माता	५२००-२०२००	२८००	४४००		
११	परिसेविका	९३००-३४८००	४३००	७४८०	—==—	—
१२	अधिपरिचारीका	९३००-३४८००	४२००	७४२५	—==—	—
१३	परिचारीका प्रसाविका	५२००-२०२००	२४००	४१८०	—==—	—
१४	फाईगार	४४४०-७४४०	१३००	३१५७	—==—	—
१५	शिपाई	४४४०-७४४०	१३००	३१५७	—==—	—
१६	माळी	४४४०-७४४०	१३००	३१५७	—==—	—
१७	पहारेकरी	४४४०-७४४०	१३००	३१५७	—==—	—
१८	स्वयंपाकी	४४४०-७४४०	१६००	३३२२	—==—	—
१९	सहायक स्वयंपाकी	४४४०-७४४०	१३००	३१५७	—==—	—
२०	धोबि	४४४०-७४४०	१३००	३१५७	—==—	—
२१	शिंपी	४४४०-७४४०	१३००	३१५७	—==—	—
२२	क्क्षसेवक	४४४०-७४४०	१३००	३१५७		

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४ ¼ ½ ¼ ½ ¼ अप ¼ मुता -वी

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय यवतमाळ या कार्यालयातील

अनुदान

कार्यक्रमांतर्गत
लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

योजना, कार्यक्रमाचे नांव :-

अनु. क्रं.	लाभार्थीचे नांव व पत्ता	अनुदानलाभ याची रक्कम स्वरूप	निवड पृतेचे निकष	अभिप्राय
-	-संबंधीत नाही-	-संबंधीत नाही-	-संबंधीत नाही-	-

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ ½ ¾ ¼पपप ½

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय यवतमाळ या कार्यालयातील
मिळणा-या सवलतीच्या परवाना

याची चालू आर्थिक वर्षाची तपलवार माहिती

परवाना, परवानगी, सवलतीचे प्रकार :-

अ.क्रं.	परवाना धारकाचे नांव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासून	दिनांका पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत अटी
			माहिती निरंक				

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ ½ ¼पअ ½

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व व स्त्री रुग्णालय यवतमाळ कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक स्व॰पात साठविलेली माहिती प्रकाशित करणे चालू वर्षाकरीता

अ.क्रं	दस्तऐवजाचे प्रकार	विषय	कोणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पध्दती	जबाबदार व्यक्ती
०१	आस्थापना विषयक माहिती आस्थापना १ ते ४	आस्थापना विषयक माहिती	फ्लॉपी, सी.डी.	—	प्रशासकीय अधिकारी तथा कार्यालयीन अधिक्षक तसेच संबंधीत लिपीक
०२	लेखा विषयक माहिती आस्थापना १ ते ४	लेखा विषयक माहिती	फ्लॉपी, सी.डी.	—	—”””—
०३	अभ्यागत समिती सभा,महाविद्यालयीन परिषद व इतर समित्यांविषयीची माहिती	अभ्यागत समिती सभा,महाविद्यालयीन परिषद व इतर समित्यांविषयीची माहिती	फ्लॉपी, सी.डी.	—	—”””—
०४	विद्यार्थ्यांविषयीची माहिती विद्यार्थी विभागा'नी निगडीत माहिती	विद्यार्थ्या'नी निगडीत कोणत्याही स्वरुपाची माहिती	फ्लॉपी, सी.डी.	—	—”””—
०५	विविध विभागातील माहिती	महाविद्यालयाच्या विविध विभागातील माहिती	—”—	—	—”—

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ ½ ¼ ½ ¼ अ ½

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व स्त्रीरुग्णालय ,यवतमाळ या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे

उपलब्ध सुविधा :-

१. भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती
२. वेबसाईट विषयी माहिती
३. कॉल सेंटर विषयी माहिती
४. अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
५. कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती
६. नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती
७. सुचना नकाची माहिती
८. ग्रंथालय विषयी माहिती

अ. क्रं.	सुविधेचा प्रकार	कालावधी	पध्दत	ठिकाण	जबाबदार अधिकारी/कर्मचारी	तक्रार निवारण अधिकारी
०१	संबंधीत दस्तऐवज पहाणे	दु.४ ते ६	-	रुग्णालयातील प्रशासकीय कार्यालयात	संबंधीत कर्मचारी	अधि" ठाता
०२	महाविद्यालयात कामकाजाची पाहणी	—””—	—””—	—””—	—””—	—””—
०३	नोटीस बोर्ड	२४ तास	—	रुग्णालयाच्या दर्शनी भागावर	प्रशासकीय अधिकारी/कार्यालयीन अधीक्षक	—””—

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ ½ ¼ ½ ¼ ½ ¼ ½

; orekG ; Fkhy Jh-ol rjko ukbđ 'kkl dh; oS| dh; egkfo | ky;] o L=h : X.kky; ; orekG ; k dk; kȳ; krhy
'kkl dh; ekfgrh vf/kdkjh@l gk; d 'kkl dh; ekfgrh vf/kdkjh@vfi yh; vf/kdkjh ¼ Fkhy ykd i kf/kdk&; kP; k
dk; [ks=krhy½; kph foLr̄r ekfgrh idk'khr dj.ks
v- 'kkl dh; ekfgrh vf/kdkjh %&

अ. क्रं.	माहिती अधिका-याचे नांव	पदनाम	माहिती अधिका-याच्या अंतर्गत कार्यक्षेत्रासंबंधी	पत्ता व दुरध्वनी क्र.	इ-मेल
०१	डॉ.एस.व्ही. व-हाडे	l g; kxh ik/; ki d L=kjks i d qh' kkl= vfi yh; i kf/kdkjh Jh- ol rjko ukbđ 'kkl fd; oS fd; egkfo ky; #X.kky; o fL= #X.kky;] ; orekG	श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय अणालय व स्त्रि अणालय, यवतमाळ येथिल अणालयीन, शैक्षणिक व प्रशासकिय कामा संदर्भात	Jh- ol rjko ukbđ 'kkl dh; oS dh; egkfo ky;]o : X.kky; ; orekG ng/ouh dz245705 eksu-0850299904 QDI dz 244148 os l kbV www.vngmcytl.org	deanvngmc@rediffmail .com
०२	श्री. डी. टी. काळसर्पे	प्रशासकिय अधिकारी स्त्रि अणालय तथा माहिती तथा माहिती अधिकारी श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व अणालय, यवतमाळ	श्री. वसंतराव नाईक शासकिय वैद्यकिय महाविद्यालय अणालय व स्त्रि अणालय, यवतमाळ येथिल अणालयीन, शैक्षणिक व प्रशासकिय कामा संदर्भात		

03	Jh-x-jk-ikj/kh	ys[kki ky o l gk; d ekghrh vf/kdkjh Jh ol rjko ukbzd 'kkl dh; oS dh; egkfo ky; o L=h : X.kky;] ; orekG	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अणालय व स्त्रि अणालय, यवतमाळ येथिल अणालयीन, शैक्षणिक व प्रशासकीय कामा संदर्भात	Jh ol rjko ukbzd 'kkl dh; oS dh; egkfo ky;]o : X.kky; ; orekG nj/ouh dz242890 eksu-0423132638 QDI dz 244148 os: l kbV/ www.vngmcytl.org.in	deanvngmc@rediffmail .com

अधिष्ठाता
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्रि अणालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

ब. अपिलीय अधिकारी

अ. क्रं.	अपिलीय अधिका-याचे नांव	पदनाम	कार्यक्षेत्र	सादर कर्ता अधिकारी	इ-मेल
०१	डॉ.एस.व्ही.व-हाडे	I g; kxh i k/; ki d L#kjkx i d qh' kkl= vfi yh; i kf/kdkjh Jh ol rjko ukbd 'kkl fd; o\$ fd; egkfo ky; #X.kky; o fl= #X.kky;] ; orekG	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय यवतमाळ येथील १/२दिवसीय,रुग्णालयीन व इतर कामा संदर्भात १/२	-	deanvngmc@rediffmail .com

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ ½ ¼ ½ ¼ अपप ½

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय यवतमाळ या कार्यालयातील प्रकाशित माहिती

माहिती निरंक

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ ½ ¼½

सर्वसामान्य लोकां'ी संबंधीत महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रका'नाकरिता तयार करणे व वितरीत करणे

निरंक

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ ¼ ½ ¼½

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणा-या प्र" शासकीय, अर्थन्यायिक कामकाजाच्या प्रकाराची यादी

माहिती निरंक

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४ ¼ ½ ¾ अ ½ नमुना ¼ ½
नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण संघटनाचे लक्ष ¼ वार्षिक ½

अनु.क्र.	काम्कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
०१	लगू नाही			
०२				
०३				
०४				
०५				
०६				
०७				
०८				
०९				
१०				
११				

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४ १/२ १/२ १/२ अ १/२ नमुना १/२

कामाची कालमर्यादा श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वृत्ती अणालय यवतमाळ येथील काम पुर्ण होण्यासाठी

प्रत्येक कामाची कालमर्यादा १/२ सर्वसाधारण टपाल ७ दिवसात २/२ तात्काळ बाबींचा निपटारा त्वरीत करणे

अनु.क्र.	कामकार्य	दिवसात पुर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
०१	अध्यापकांच्या अैक्षणिक पदावरिल अधिका-यांच्या नियुक्तीचे प्रस्ताव संचालनालयास सादर करणे	सर्व साधारण बाब ७ दिवसांत तात्काळ बाबींचानिपटारा त्वरीत करणे व इतर विषय विहित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे	प्रशासकिय अधिकारी	अधिष्ठाता श्री.व.ना.शा. वै.म. यवतमाळ
०२	तृकि व अतांकि कर्मचारी ३ आणि ४ च्या नियुक्त्या करणे	-””-	अधिष्ठाता	-””-
०३	सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे सर्व प्रकारचे प्र’ासकीय कामकाज करणे	-””-		-””-
०४	कर्मचा-यांच्या रजा मंजुर करणे	-””-		-””-
०५	कर्मचा-यांना मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यातुन सुट देणे	-””-		-””-
०६	कर्मचा-यांच्या स्थानिक चौक’ा करणे	-””-		-””-
०७	कार्यालय-साधे पृ अर्ध’ासकीय पृ विधानसभा तारांकित प्र’न व्क्सद्वारे प्राप्त पृ	सात दिवसात निपटारा करणे तिन दिवसात निपटारा करणे समदिव’ी निपटारा करणे समदिव’ी निपटारा करणे किंचा	प्रशासकिय अधिकारी व संबंधीत विषयाचे लिपीक वर्ग -””-	-””-

	संपुर्ण संस्थेची माहिती	दुसरे दिव'ी सात दिवसात निपटारा करणे	_””_ _””_ _””_	
--	-------------------------	--	----------------------	--

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४ १/२ १/२ १/२ नमुना - १/२

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय यवतमाळ, येथील कामा'ती संबंधीत
परिपत्रके

अनु. क्रं.	सुचना पृका नुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्राय १/२सल्यास१/२
०१	मा.अधिष्ठाता यांच्या आदेशानुसार व सुचनेनुसार दिलेले विषय	म.ता.से.नियम १९८१	मा. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व मंत्रालयीन इतर विभाग, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियम, अधिनियम शासन निर्णय व परिपत्रकानुसार

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४ १/२ १/२ १/२ नमुना - १/२ १/२

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय यवतमाळ, या कार्यालयातील कामा'ी संबंधीत शासन निर्णय

अनु. क्रं.	शासन निर्णयानुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	अभिप्राय १/२ सल्यास १/२
०१	रजा नियम	महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१	
०२	भविष्य निर्वाह निधी नियम	महाराष्ट्र सर्वसाधारण भ.नि.नि.नियम १९८८	
०३	रुग्णालयीन प्र'ासन	नियम पुस्तिका खंड एक १९८१	
०४	शिस्त व अपील नियम	नियम १९७९	
०५	निवृत्ती वेतनाचे अं'ारा'ीकरण	म.ना.से. नियम १९८४	
०६	निवृत्ती वेतन	म.ना.से. १९८२	
०७	वेतन नियम	म.ना.से. १९८१	
०८	सेवेच्या सर्वसाधारण शर्ती	म.ना.से. नियम १९८१	
०९	पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडर्ती, व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने	म.ना.से. नियम १९८१	

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४ १/२ १/२ १/२ नमुना - १/२ १/२

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय यवतमाळ, या कार्यालयातील
कामा'ती संबंधीत शासन निर्णय

अनु. क्रं.	शासकीय पृकानुसार दिलेले विषय	परिपृक क्रमांक व दिनांक	अभिप्राय १/२सत्यास१/२
०१	अत्याव'यक सेवेतील कर्मचा-यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेबाबत	सार्वजनिक आरोग्य विभाग परिपृक क्र. ओडीओ-१६८८सीआर-१६३८८आस्थापना, मृालय, मुंबई दि. ०९ डिसेंबर, १९९९ व दि. २९०९१९९२	
०२	कार्यालयात उ'िरा येणा-या कर्मचा-यांच्या उ'िरा उपस्थितीची तपासणी	वै.ि.व औ.द्र.विभाग परिपृक क्र. इएसटी-३०९२२५८९२आस्थापना, मृालय, मुंबई दि. १३१११९९२	
०३	सेवा पुस्तकाची दुसरी प्रत सर्व राज्य शासकीय कर्मचा-यांना विनामुल्य देण्याबाबत	वित्त विभाग, परिपृक क्रं.सेवापु-१०९७प्र.क्रं. १०९७सेवा-६, मृालय, मुंबई दि. १११११९९७	
०४			

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ १/२ १/२ १/२ नमुना -१/२

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्त्री रुग्णालय यवतमाळ, येथील कामा'ती संबंधीत
कार्यालयीन आदेशाचे धोरणात्मक परिपत्रके

अनु. क्रं.	विषय	क्रमांक व दिनांक	अभिप्राय १/२सत्यास१/२
०१			
०२	अधिवेशनाच्या काळात अधिकारी व कर्मचारी यांच्या कोणत्याही प्रकारच्या रजा मंजुर न करण्याबाबत		

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

कलम ४ १/२ १/२ १/२ १/२ नमुना - १/२
यवतमाळ, येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व स्री अणालय यवतमाळ कार्यालयामध्ये उपलब्ध
दस्ताऐवजांची यादी दस्ताऐवजाचा विषय

अनु.क्रं.	दस्ताऐवजांचा प्रकार	विषय	संबंधीत व्यक्ती, पदनाम	व्यक्तीचे ठिकाण, उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
०१	या विभागात आस्थापना १ ते ४ विभाग आहेत ज्या त्या विभागात त्या त्या संवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांच्या मुळ नस्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यात वैयक्तिक नस्त्या, न्यायालयीन प्रकरणांच्या नस्त्या, वेतनवाढ नस्त्या, व इतर प्रशासकीय नस्त्या	आस्थापना विभाग	१/२ श्रीमती अर्चना शहाडे, व.लिपीक २) श्री. श्याम विजवे, क. लिपीक ३/२ श्री. रविंद्र झोटिंग, व. लिपीक ४/२ श्री. उमेश कावरे, कनिष्ठ लिपीक ५/२ श्री.आशिष देशमुख क. लिपीक ६/२ श्रीमती सोनाली अस्वार क.लिपीक	श्री.व.ना.शा.वै.म.व अणालय यवतमाळ.
०२	आवक नोंदवही, जावक नोंदवही, स्टॅप नोंदवही अव स्थानिक टपाल नोंदवही १/२ भावक जावक १/२ किरकोळ रजा नोंदवही	आवक जावक विभाग	१/२ श्रीमती रेखा नागोसे.क.लिपीक	श्री.व.ना.शा.वै.म.व अणालय यवतमाळ.
०३	जडसंग्रह नोंदवही, किरकोळ वस्तु पुरवठा नोंदवही, लेखन सामुग्री नोंदवही, जडसंग्रह पुरवठा नोंदवही	भांडार विभाग	१/२ श्री. जी. एस. उत्तरवार वरिष्ठ सहाय्यक २/२ श्री. रमेश राठोड, वरिष्ठ लीपीक	श्री.व.ना.शा.वै.म.व अणालय यवतमाळ..
०४	आर्थिक व्यवहारा'ची संबंधीत सर्व प्रकारच्या नस्त्या,स्वीयप्रपंची, पीएलए वगैरे बाबत नस्त्या, फिण्डवन्ती व इतर स्टायपेंड वाटपाबाबत नस्त्या रोख नोंदवही,स्वीय प्रपंची नोंदवही, स्वीयप्रपंची पासबुक पावती पुस्तक नोंदवही, अणालयीन गी जमा नोंदवही, हालचाल नोंदवही, मासिक खर्चाची नोंदवही, कु.रोख नोंदवही, दुयम रोख नोंदवही,	रोखपाल विभाग	१/२ श्री. राजु धोटे, कनिष्ठ लिपीक २/२ श्री.संजय तिरभाने, कनिष्ठ लिपीक	श्री.व.ना.शा.वै.म.व अणालय यवतमाळ

०६	वेतन देयके तयार कयण को" ागारात सादर करणे व त्या बाबतची नोंदवही ठेवणे तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे आर्थीक लाभ प्रदान करण्या बाबत कार्यवाही करणे	लेखा विभाग	१½ श्रीमती अर्चना शहाडे, वरिष्ठ लिपीक २½ श्री. अशोक वायकर, व. लिपीक ३½ श्री. चतुरदास पाटील, व . लिपीक ४) श्री. विलास नागेलवार, क. लिपीक	श्री.व.ना.शा.वै.म.व यणालय यवतमाळ..
०७	अंदाजपुके, अनुदान,अर्थसंकल्पीय तरतुदी, कार्यक्रम अंदाजपुके, अनुदान मागणी व खर्च वगैरे बाबतच्या नस्त्या	अर्थसंकल्प विभाग	१) श्री. संजय यंबरवार, व. लिपीक	श्री.व.ना.शा.वै.म.व यणालय यवतमाळ..
०८	सर्जीकल वस्तु पुरवठा व वाटप नोंदवही, औ" ाधी पुरवठा व वितरण नोंदवही, आहार, पुरवठा नोंदवही	भांडार विभाग	१.½ श्री.जोहरलाल रवडे, कनि" ठ लिपीक २½ श्री.दिने'। ' ंडेकर टंकलेखक	श्री.व.ना.शा.वै.म.व यणालय यवतमाळ.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ १/२ १/२ १/२ १/२

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व सी X गणालय यवतमाळ, या कार्यालयातील दस्तावेजांची वर्गवारी

अनु.क्रं.	विषय	दस्तऐवजांचा प्रकार नस्तीमस्टर नोंद पुस्तक, व्हाउचर	प्रमुख बाबींचा तपणिलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
०१	शासन निर्णय	ट	शासन निर्णय	कायम
०२	सेवा पुस्तके - वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी	ट	सेवा पुस्तके - वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी	कायम
०३	वर्ग-१ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक नस्त्या	ढ	वर्ग-१ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक नस्त्या	कायम
०४	न्यायालयीन प्रकरणांसंबंधी नस्त्या	ढ	न्यायालयीन प्रकरणांसंबंधी नस्त्या	कायम
०५	सर्व वर्गांची वेतनदेयक	ढ	सर्व वर्गांची वेतनदेयक	२५ वर्षे
०६	स्वानिवृत्ती विषयक कागदपत्रे	ढ	स्वानिवृत्ती विषयक कागदपत्रे	०५ वर्षे
०७	आकस्मिक खर्चाची नोंदवही	क	आकस्मिक खर्चाची नोंदवही	०५ वर्षे
०८	सविस्तर अर्थसंकल्पीय अंदाज	क	सविस्तर अर्थसंकल्पीय अंदाज	०५ वर्षे
०९	सेवा पुस्तके १/२ नस्त्यांतर किंवा सेवा निवृत्ती नंतर १/२	क	सेवा पुस्तके १/२ नस्त्यांतर किंवा सेवा निवृत्ती नंतर १/२	०५ वर्षे
१०	इतर सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे १/२ सेवा निवृत्तीनंतर १/२	क	इतर सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे १/२ सेवा निवृत्तीनंतर १/२	०५ वर्षे
११	सेवा निवृत्ती वेतन धारकांचे विवरणपत्रे	क	सेवा निवृत्ती वेतन धारकांचे विवरणपत्रे	—
१२	ठतर कर्मचा-यांची वेतन देयके व पावत्या	क	ठतर कर्मचा-यांची वेतन देयके व पावत्या	०५ वर्षे
१३	शासन सेवार्थ मुद्रांकाचे हिीव	क	शासन सेवार्थ मुद्रांकाचे हिीव	०५ वर्षे
१४	जडसंग्रह नोंदवही १/२ गोदरचे रजि.पूर्ण भरल्यानंतर त्यातील नोंदी तपासणी कXन नविन रजिस्टर मध्ये नोंद करणे	क	जडसंग्रह नोंदवही १/२ गोदरचे रजि.पूर्ण भरल्यानंतर त्यातील नोंदी तपासणी कXन नविन रजिस्टर मध्ये नोंद करणे	०५ वर्षे
१५	वस्तु निर्लेखन बाबतचा पृव्यवहार	क	वस्तु निर्लेखन बाबतचा पृव्यवहार	०५ वर्षे
१६	बिला सोबत न पाठविलेली प्रमाणके	क	बिला सोबत न पाठविलेली प्रमाणके	
१७	अग्रीम मंजुरी आदे'ग	क	अग्रीम मंजुरी आदे'ग	०५ वर्षे
१८	सेवानिवृत्ती वेतन मंजुरीचे आदे'ग व त्यासंबंधीची कागदपत्रे	क	सेवानिवृत्ती वेतन मंजुरीचे आदे'ग व त्यासंबंधीची कागदपत्रे	०५ वर्षे

१९	रजेबाबतचे आदे'ग	क	रजेबाबतचे आदे'ग	—
२०	प्रवासभात्ता देयके व पावत्या	क	प्रवासभात्ता देयके व पावत्या	०५ वर्षे
२१	रजा लेखा	क	रजा लेखा	०२ वर्षे
२२	मासिक खर्चाची विवरणपु	क	मासिक खर्चाची विवरणपु	०१ वर्षे
२३	जडसंग्रह वस्तु खरेदी व त्याची मंजुरी इत्यादी बाबतचा पृव्यवहार	क	जडसंग्रह वस्तु खरेदी व त्याची मंजुरी इत्यादी बाबतचा पृव्यवहार	०१ वर्षे
२४	अंतीम वेतन प्रमाणपु	ड	अंतीम वेतन प्रमाणपु	०१ वर्षे
२५	किरकोळ रजा नोंदवही	ड	किरकोळ रजा नोंदवही	०१ वर्षे

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व स्त्री रुग्णालय यवतमाळ

ekfgrh vf/kdkj vf/kfu; e 2005

dye 4 ¼ ½ ¼ X½

Jhol rjko ukbd 'kkl dh; oS dh; egkfo | ky;]; orekG]; k dk; ky; krhy vf/kdkjho depkj; kph ukos # t;fnukd]Oku ua
o R; kps ekfl d oru

v-d:	i nuke o foHkkx	vf/kdk&; kps uko	ox	: tqfnukd	ng/uh dkd
1	oS fd; vf/k{kd	&&&	&&	&&	&&
1	ckyjkx rK	&&&	&&	&&	&&
1	oS fd; vf/kdkjh	Mk, l -; f;ya;kokj	ox&2	11-5-1990	9423132164
2	oS fd; vf/kdkjh	i n fjDr	ox&2		&
1	l gkvf/kl fock	fjDr	ox&3		
1	i fj l fock	vkj , y nkrkj	ox&3	12-7-82	9552016212
2	i fj l fock	fjDr	ox&3		-----
3	i fj l fock	Jherh : ik egktu	ox&3	14-04-81	9823757074
4	i fj l fock	fjDr	ox&3		
5	i fj l fock	fjDr	ox&3		
6	i fj l fock	Jherh fiz k dkuLdj	ox&3	25-08-82	9921395824
7	i fj l fock	Jherh iekfnuh rKMs	ox&3	16-7-82	7507433597
1	vf/ki fjpkjhdk	l fork jkmr %gk/8	ox&3	16-07-96	8087262206
2	vf/ki fjpkjhdk	mæMh i kurkous	ox&3	20-8-08	9812788792
3	vf/ki fjpkjhdk	eatw l gljs	ox&3	28-08-2001	8805383325

6	vf/ki fjpkjhdk	'kkkkk 'ksykdj	OX&3	14-7-87	9881402465
7	vf/ki fjpkjhdk	jk/kk txrki ½p0gku½	OX&3	26-09-87	9881291138
8	vf/ki fjpkjhdk	d: .kk dtps	OX&3	17-11-95	8888617042
9	vf/ki fjpkjhdk	eKk/h jkeVds	OX&3	01-07-96	9423654992
10	vf/ki fjpkjhdk	g'kkyrk elxGdj	OX&3	06-07-96	9420047281
11	vf/ki fjpkjhdk	Jherh ugk ok?k	OX&3	08-06-2011	9699687475
12	vf/ki fjpkjhdk	vpLk esa	OX&3	09-04-2009	9545399646
13	vf/ki fjpkjhdk	Jherh bñjk jkKkM	OX&3	05-01-2004	9421176621
14	vf/ki fjpkjhdk	Jherh 'kdrpyk i kM:	OX&3	08-06-2011	7304825062
15	vf/ki jhpjkjhdk	Jherh fiz, ñdk I kskus	OX&3	08-09-2011	8446026383
16	vf/ki jhpjkjhdk	Jherh ; kfxrk ckukbr	OX&3	04/04/2013	8625883000
17	vf/ki jhpjkjhdk	Jherh ; kfxuh Mj	OX&3	17-4-2013	9767994935
18	vf/ki jhpjkjhdk	uerk ukensjko <kcGs	OX&3	21-06-2013	9960513640
19	vf/ki jhpjkjhdk	jkgh.kh egknø gtlks	OX&3	24-06-2013	9960613331
20	vf/ki jhpjkjhdk	jšek jesk txrki	OX&3	07/03/2013	9657865714
21	vf/ki jhpjkjhdk	fLerk egsk Qykh	OX&3	03/10/2013	9922926353
22	vf/ki jhpjkjhdk	dñk rG'khjke 'kgkjs	OX&3	17/10/2013	9766580778
23	vf/ki jhpjkjhdk	i n fjDr			
24	vf/ki jhpjkjhdk	i n fjDr			
25	vf/ki jhpjkjhdk	i n fjDr			
26	vf/ki jhpjkjhdk	i n fjDr			
27	vf/ki jhpjkjhdk	i n fjDr			

28	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
29	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
30	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
31	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
32	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
33	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
34	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
35	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
36	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
37	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
38	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
39	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
40	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
41	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
42	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
43	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
44	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
45	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
46	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
47	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
48	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			
49	vf/ki jhp kj hdk	i n fjDr			

50	vf/ki jhp kjhdk	in fJDr			
51	vf/ki jhp kjhdk	in fJDr			
52	vf/ki jhp kjhdk	in fJDr			
53	vf/ki jhp kjhdk	in fJDr			
54	vf/ki jhp kjhdk	in fJDr			
1	ifjpkjhd i i kfodk	in fJDr	ox&3		
1	vkfuekrk	I \$ n vtxj vyh	ox&3		9420368928
2	vkfuekrk	I \$ n vcy [k]	ox&3		98608737766
1	i-'kkr=k	Jhfni d i pcrn:	ox&3		9922329891
1	d-fyi hd	in fJDr	ox&3		
2	d-fyi hd clg; : X.k	Jherh jfkk ekjkrh ulxkd :	ox&3		&&&
1	Ofj"B fyid	prjnk i kfVy	ox&3	06-04-1994	9822947419
2	Ofj"B fyid	v'kkd bakys	ox&3	07-02-1994	9922503245
1	d{kl dd	Jherh vk'kk rokMs	4	4/1/1995	&&&
2	d{kl dd	Jherh 'kkark xMke	4	9/10/1989	&&&
3	d{kl dd	Jherh y{eh pOgk.k	4	9/10/1989	&&&
4	d{kl dd	Jherh onuk [k]xMs	4	18-07-1998	&&&
5	d{kl dd	Jherh onk 'ksto	4	3/1/1995	&&&
6	d{kl dd	Jherh HkkxhjFkh fl Mke	4	8/1/1999	&&&

7	d{kl dd	Jherh plnzdyk xk; dokM	4	4/1/1999	&&&
8	d{kl dd	Jherh i tik >kMs	4	3/1/1995	&&&
9	d{kl dd	Jh l qkhj jkMxs	4	23-06-1995	&&&
10	d{kl dd	Jherh i tik i gh	4	19-12-1983	&&&
11	d{kl dd	Jherh fgjkckbz QyrekGh	4	27-01-1990	9922009150
12	d{kl dd	Jherh i tik esJke	4	28-08-2007	&&&
13	d{kl dd	Jherh feuk ykdMs	4	7/6/2001	&&&
14	d{kl dd	Jherh unk dejs	4	1/12/2002	&&&
15	d{kl dd	Jh ckckjko jkBlM	4	17-07-1998	&&&
16	d{kl dd	Jh v' kksd vckMjs	4	2/4/1986	&&&
17	d{kl dd	Jh l fuy pkq kMs	4	6/10/1989	&&&
18	d{kl dd	Jherh 'kark ckjdj	4	6/10/1989	&&&
19	d{kl dd	Jh foukn Mksjs	4	2/5/2005	&&&
20	d{kl dd	Jh Kkusloj xkneys	4	20-05-2004	&&&
21	d{kl dd	Jh fni d ngki rs	4	21-07-1998	&&&
22	d{kl dd	i n fjDr			
23	d{kl dd	i n fjDr			

24	d{kl od	in fjDr			
1	Lo; ikdh	Jherh fejk vkeys	4	14-2-1985	&&&
2	Lo; ikdh	Jh fnid dMo	4	12-4-1995	&&&
1	I gk-Lo; ikdh	Jherh jek Hkors	4	14-12-1999	&&&
1	i gkj djh	Jh x. ksk plskjh	4	21-09-1985	&&&
2	i gkj djh	Jh ol r f'kj Hkrs	4	27-05-1985	&&&
1	f'ki kbZ	Jh x. ksk vMdj	4	14-12-1998	9822579117
2	f'ki kbZ	Jh exsk oku [kMs	4	15-05-2004	&&&
3	f'ki kbZ	Jherh ipQyk fi ykou	4	16-11-2004	&&&
1	ekGh	Jh-d".kk jktxjs	4	6/2/1980	&&&
1	f'ki ha	Jherh-m"kk egjs	4	30-12-1994	&&&
1	/kch	Jh jktšk exy plskjh	4	3/8/1998	&&&
2	/kch	Jh v'kkd exy plskjh	4	3/1/1995	&&&
1	I Qkbdkexkj	Jherh I xhrk vej rkcs	4	14-6-2005	&&&
2	I Qkbdkexkj	Jhk ek; k rst Jh	4	27-06-2002	&&&
3	I Qkbdkexkj	Jh-I qšk dskj dj	4	1/12/2002	&&&
4	I Qkbdkexkj	Jh jktšk fd'kšj i okj	4	20/6/2009	&&&

5	I Qkbɔkexkj	Jh-jk/kʰ ; ke pkojs	4	4/7/1979	&&&
6	I Qkbɔkexkj	Jh-jkst 'k dɔkj dj	4	1/7/1985	&&&
7	I Qkbɔkexkj	Jh-eukst i okj	4	11/11/1987	&&&
8	I Qkbɔkexkj	Jh-eukst udoky	4	16-8-2000	&&&
9	I Qkbɔkexkj	Jh-fot ; I ɕknɔs	4	27-06-2000	&&&
10	I Qkbɔkexkj	i n fjDr	4		
11	I Qkbɔkexkj	i n fjDr	4		
12	I Qkbɔkexkj	i n fjDr	4		
13	I Qkbɔkexkj	i n fjDr	4		
14	I Qkbɔkexkj	i n fjDr	4		
15	I Qkbɔkexkj	i n fjDr	4		
16	I Qkbɔkexkj	i n fjDr	4		
17	I Qkbɔkexkj	i n fjDr	4		

vf/kʰBkrk
 Jh-ol rjko ukbɔd 'kkl dh; oʃ dh;
 egkfo | ky; jL=h #X.kky; ; orekG

